

महाराष्ट्र
सरकार

मान आठ] महाराष्ट्र शासन राजवाच, अँडेवर १८, १९७३/आश्विन द६, शके १९७४ १३०

वा सूचना
व्यक्तीना
प्रस्तावात
ल. अशा
यतील.”

पुरानंतर,

१ राज्य
२ नवीन
ट-कलम
अथवा
३ दाखल

४ रचना
५ १९३,
६ सा, त्या
बाबतीत,
७ “राज्य”
८ अन्वय

लो. पी. दाखल,
सचिव, महाराष्ट्र शासन,
विधी व व्याय विभाग.

MAHARASHTRA ACT No. XXIII OF 1973

THE MAHARASHTRA SLUM IMPROVEMENT BOARD ACT, 1973

महाराष्ट्र विधान मंडळाच्या पडील अधिनियमास राष्ट्रपती यांची समती दिनाक २० एप्रिल १९७३ रोजी मिळाली असल्यामुळे तो, याद्वारे, सर्व लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्वात येत आहे.

MAHARASHTRA ACT No. XXIII OF 1973

AN ACT TO PROVIDE FOR THE ESTABLISHMENT OF A SEPARATE BOARD TO CARRY OUT WORKS OF IMPROVEMENT IN THE SLUM AREAS OF THE STATE.

(राष्ट्रपती यांची समती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनाक २५ एप्रिल १९७३ रोजी प्रथम (इंग्रजीत) प्रसिद्ध केलेला).

सन १९७३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३

राज्याच्या गलिच्छ वस्ती क्षेत्रात सुधार कामे पार पाडल्यासाठी एक स्वतंत्र थऱ्या स्थापन करण्याची तरतूद करण्यावाबत विधेयक.

ज्याअर्थी, राज्याच्या निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये गलिच्छ वस्त्या निर्माण क्षाल्या आहेत त्या तशाच अस्तित्वात आहेत;

आणि ज्याअर्थी, गलिच्छ वस्त्या काढून टाकण, आणि गलिच्छ वस्त्यातील रहिवाशाना गृहनिर्माण मंडळाच्या वसाहती आणि तशाच प्रकारच्या इतर वसाहतींमध्ये पुढ्या घरे देणे आणि त्याची पुनः स्थापना करणे यासाठी स्थानिक प्राधिकरणे, गृहनिर्माण मंडळे, सुधार न्यास व इतर मंडळे यांनी सतत प्रयत्न करूनही या परिस्थितीजव्य गरजाचा मुकाबला करणे शक्य झालिले नाही;

आणि ज्याअर्थी, विद्यमान गलिच्छ वस्त्या या, गलिच्छ वस्तीत राहणाऱ्याच्या व तसेच आजु-
बाजूच्या क्षेत्रातील आरोग्यास, सुरक्षिततेस आणि सुखसोयीस घोकादायक ठरत आहेत आणि
सर्वसाधारणपणे जनतेला उपद्रवकारक बनत आहेत ;

आणि ज्याअर्थी, अशा गलिच्छ वस्त्या काढून टाकण्यात येईपर्यंत आणि त्यातील व्यक्तीची पुनः
स्थापना करून योग्य इमारतीमध्ये त्यांना घरे देण्यात येईतोपर्यंत, गलिच्छ वस्तीतील रहिवाशांसाठी
पाणी, स्वच्छता विषयक व्यवस्था, वीज इत्यादीसारख्या मलभूत गोष्टीची तरतुद करणे आवश्यक
आहे ; आणि या सुखसोयी अधिक परिणामकारकरीतीने आणि अतिशय शीघ्रतेने पुरविण्याच्या
प्रयोजनार्थ, गलिच्छ वस्ती सुधार मंडळ स्थापन करणे आणि उपरोक्त प्रयोजनांशी संबंधित अस-
लेल्या बाबीची तरतुद करणे, आता काळ प्राप्त आहे ; त्याअर्थी, आता, भारतीय गणराज्याच्या
चौविसाध्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

प्रकरण एक

प्रारंभिक

संक्षिप्त नाव १. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधार मंडळ अधिनियम, १९७३,
व्याप्ती व असे म्हणता येईल.

प्रारंभ.

(२) तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल.

(३) हा अधिनियम अनुसूची एकमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रात ताबडतोब अमलात येईल.
राज्य शासनास शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियुक्त करता येईल अशा नंतरच्या तार-
खेस इतर कोणत्याही क्षेत्रात हा अधिनियम राज्य शासनास अमलात आणता येईल व निरनिराळ्या
क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या तारखा नियुक्त करता येतील.

व्याख्या २. संदर्भावरूप दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, या अधिनियमात,—

(१) “मंडळ” म्हणजे, कलम ३ अन्वये स्थापन केलेले मंडळ ;

(२) “इमारत” या संज्ञेत, घर, उपगृह, तवेला, छपरी, झोपडी आणि इतर बांधणी किंवा
वाधकाम, मग ते दगडाचे, विटांचे, लाकडाचे, मातीचे, धातूचे किंवा इतर कोणत्याही सामग्रीचे
असो, तसेच ते माणसांना राहण्यासाठी वापरण्यात येत असो किंवा अन्य रीतीने त्याचा वापर कर-
ण्यात येत असो, याचा समावेश होईल तसेच, त्यामध्ये व्हरांडा, पक्का वसविलेला चबुतरा, जोते,
दाराच्या पायच्या, इलेक्ट्रिक सीटर (विद्युतमापक) कुपण्याच्या भिती आणि कुपण व तशाच बाबी
यासह भिती) यांचाही समावेश असेल ; परंतु इमारतीमध्ये समाविष्ट असलेले संयंत्र किंवा यंत्रसामग्री
यांचा समावेश होणार नाही ;

(३) “अध्यक्ष” म्हणजे मंडळाचा अध्यक्ष ;

(४) “मुख्य कार्यकारी अधिकारी” म्हणजे, मंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी ;

(५) “गृहनिर्माण मंडळ” म्हणजे, आपापल्या अधिकारितेमध्ये, मुंबई गृहनिर्माण मंडळ अधि-
नियम, १९४८, अन्वये रचना केलेले महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ किंवा यथास्थिती, मध्यप्रदेश गृह-
निर्माण मंडळ अधिनियम, १९५० अन्वये रचना केलेले विदर्भ गृहनिर्माण मंडळ ;

(६) “जमीन” या संज्ञेत इमारत व जमिनीपासून मिळणारे फायदे आणि भूबद्द किंवा कोण-
त्याही भूबद्द वस्तूंची कायम जोडप्यात आलेल्या वस्तू याचा समावेश होईल ;

(७) “सदस्य” म्हणजे, मंडळाचा सदस्य व त्यात अध्यक्षाचा समावेश होईल ;

(८) “महानगरपालिका” म्हणजे, आपापल्या अधिकारितेमध्ये, बहन्मुंबई महानगरपालिका, नाग-
पूर शहर महानगरपालिका, किंवा मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९, अन्वये रचना

काग आठ

व आजु-
त धार्मि

ची पुनः-
प्राणासाठी
आवश्यक
विष्णाच्या
धेत अस-
राज्याच्या

१९७३,

त येईल
व्या तार-
एनिराळ्या

णी किंवा
सामग्रीचे
शपर कर-
रा, जोत,
गाच बाबी
यंत्रसामग्री

डळ अधि-
प्रदेश गृह-
क्षा कोण-

लका, नाग-
व्यये रचना

मात्र आठ] महाराष्ट्र शासन राज्यपत्र, आंकटोबर १८, १९७३/आश्विन २६, शके १९९५. १४१

ज्ञालेली पुणे शहर किंवा सोलापूर शहर महानगरपालिका किंवा यथास्थिती, इतर कोणत्याही गहराची महानगरपालिका;

(९) "नगरपालिका" म्हणजे, गहरारष्ट्र नगरपालिका अधिनियम, १९६५, याअन्वये रचना केलेली नगरपालिका;

(१०) "नागपूर सुधार न्यास" म्हणजे नागपूर सुधार न्यास अधिनियम, १९३६ अन्वये रचना केलेला नागपूर सुधार न्यास;

(११) "बिनसरकारी सदस्य" म्हणजे पदसिद्ध सदस्य नसणारा सदस्य;

(१२) "भोगवटदार" या संज्ञेत,—

(अ) ज्यो जमिनीवाबत भाडे दिले जाते असेल किंवा देय असेल अशा जमिनीचे किंवा इमारतीचे भाडे किंवा भाडचाचा कोणताही भाग त्या त्या वेळी मालकास देत असलेली किंवा देण्यास पात्र असलेली कोणतीही व्यक्ती;

(ब) जमिनीचा किंवा इमारतीचा भोगवटा असणारा किंवा अन्यथा तिचा वापर करणारा मालक;

(क) कोणत्याही जमिनीचा किंवा इमारतीचा भाडे भाफ भाडेकरी;

(ड) कोणत्याही जमिनीचा किंवा इमारतीचा भोगवटा करणारा अनुज्ञाप्तिधारक;

(इ) कोणत्याही जमिनीचा किंवा इमारतीचा वापरासाठी व भोगवटासाठी, मालकास नुकसानभरणाई देण्यास पात्र असणारी कोणतीही व्यक्ती;

यांचा समावेश होईल.

(१३) कोणत्याही इमारतीच्या किंवा जमिनीच्या संदर्भात, "मालक" ही संज्ञा वापरण्यात आली असेल तेव्हा, "मालक" या संज्ञेचा अर्थ, उक्त इमारत किंवा जमीन भाडचाने दिली असता त्या इमारतीचे किंवा जमिनीचे भाडे जिला मिळत असेल किंवा मिळण्याचा हक्क असेल अशी व्यक्ती; आणि या संज्ञेत,—

(अ) मालकासाठी जो असे भाडे घेत असेल असा अभिकर्ता किंवा विश्वस्त;

(ब) धार्मिक किंवा धर्मदाय प्रयोजनांसाठी असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भाडे ज्याला मिळत असेल किंवा उक्त इमारत किंवा जमीन ज्याच्याकडे सोपविष्णवात आली असेल किंवा तिच्याबद्दल जो जवाबदार असेल असा अभिकर्ता किंवा विश्वस्त;

(क) उक्त इमारतीचा किंवा जमिनीचा प्रभार घेण्यासाठी किंवा उक्त इमारतीच्या किंवा जमिनीच्या मालकाच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी सक्षम अधिकारिता असलेल्या कोणत्याही न्यायालयाने नेमलेला न्यायालयधारक, पृथकर्ता (सेक्वेस्ट्रेर) किंवा व्यवस्थापक;

(ड) कबजे गहाणदार.

यांचा समावेश होईल;

(१४) "पंचायत" म्हणजे, कलम ४८ अन्वये कोणत्याही गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रासाठी स्थापन केलेली पंचायत;

(१५) "विहित" म्हणजे, विनियमान्वये विहित केलेले;

(१६) "विनियम" म्हणजे, कलम १०० अन्वये मंडळाने केलेले विनियम;

(१७) "नियम" म्हणजे, कलम ९९ अन्वये राज्य शासनाने केलेले नियम;

(१८) "सरपंच" व "उपसरपंच" म्हणजे, पंचायतीचा सरपंच व उपसरपंच;

(१९) "गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्र" म्हणजे, कलम २६, पोटे-कलम (१), अन्वये मंडळाने त्यागाणे घोषित केलेले कोणतेही क्षेत्र;

(२०) "न्यायाधिकरण" म्हणजे, महाराष्ट्र गलिच्छ वस्ती (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१, अन्वये रचना केलेले व या अधिनियमान्वये न्यायाधिकरणाची कांमे पार पाडणारे न्यायिकरण;

(२१) "वर्ष" म्हणजे एतिलच्या पहिल्या दिवशी मुऱ होणारे वर्ष.

प्रकरण दोने

मंडळाची स्थापना, कामकाज व रचना

मंडळाची ३. राज्य शासन, शासकीय राजभवनातील अधिसूचनेवारे, या अधिनियमाच्या प्रयोगशासनामध्ये स्थापना. "महाराष्ट्र गलिंच वस्ती सुधार मंडळ" या नावाचे मंडळ स्थापन करील.

मंडळाची ४.(१) मंडळ, अध्यक्ष व खालील इतर सदस्य यांचे मिळून होईल :—

- (अ) राज्य शासनाने नियुक्त केलेला अव्याध;
- (ब) महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाचे गृहनिर्माण आयुक्त, पदसिद्ध;
- (क) विदर्भ गृहनिर्माण मंडळाचे गृहनिर्माण आयुक्त, पदसिद्ध;
- (ड) बहुमंबई महानगरपालिकेच्या नगरपालिका आयुक्तांनी नामनिर्दिष्ट केलेला, शहर अभियंत्याच्या दजपिक्षा कमी दर्जाचा नसणारा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी, पदसिद्ध;
- (इ) पुणे महानगरपालिकेच्या नगरपालिका आयुक्तांनी नामनिर्दिष्ट केलेला, शहर अभियंत्याच्या दजपिक्षा कमी दर्जाचा नसणारा, पुणे महानगरपालिकेचा अधिकारी, पदसिद्ध;
- (फ) सोलापूर शहर महानगरपालिकेच्या नगरपालिका आयुक्तांनी नामनिर्दिष्ट केलेला, शहर अभियंत्याच्या दजपिक्षा कमी दर्जाचा नसणारा, सोलापूर शहर महानगरपालिकेचा अधिकारी, पदसिद्ध;
- (ग) नागपूर शहर महानगरपालिकेच्या नगरपालिका आयुक्तांनी नामनिर्दिष्ट केलेला, शहर अभियंत्याच्या दजपिक्षा कमी दर्जाचा नसणारा, नागपूर शहर महानगरपालिकेचा अधिकारी, पदसिद्ध;
- (ह) औरंगाबाद नगरपालिकेने नामनिर्दिष्ट केलेला, नगरपालिका अभियंत्याच्या दजपिक्षा कमी दर्जाचा नसणारा, औरंगाबाद नगरपालिकेचा अधिकारी, पदसिद्ध;
- (आय) राज्य शासनाने नियुक्त केलेला, शासनाच्या वित्त विभागातील उप-सचिव, पदसिद्ध;
- (जे) राज्य शासनाने नियुक्त केलेला, शासनाच्या महसूल व वन विभागातील उप-सचिव, पदसिद्ध;
- (के) राज्य शासनाने नियुक्त केलेले आठ बिन सरकारी सदस्य;
- (एल) मुख्य कार्यकारी अधिकारी, पदसिद्ध, तो मंडळाचा सचिवही असेल;
- (२) पोट-कलम (१) अन्वये नियुक्त केलेल्या बिनसरकारी सदस्यांची नावे शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील.

बिनसरकारी ५. (१) प्रत्येक बिन सरकारी सदस्य, त्याच्या नियुक्तीच्या तारखेपासून, तीन वर्षांच्या मुदतीपर्यंत सदस्यांचा पद धारण करील;

पदावधी व परत, राज्य शासनास, उक्त मुदत, एक वर्षाहीन अधिक नसेल इतक्या मुदतीपर्यंत, वाढविता येईल. संवेद्या शर्ती आणखी असे की, एखादा व्यवस्था नियुक्तीची मुदत संपत्त्यानंतर, ती अनर्ह ठारविण्यात आली नसेल किंवा पदावरून दूर करण्यात आली नसेल तुर, ती पुरानीयुक्तीसाठी पाच असेल.

(२) प्रत्येक बिनसरकारी सदस्याला, मंडळाच्या वैठकीला उपस्थित राहण्यासाठी किंवा असा सदस्य महणन इतर कोणतीही कामे पार पाडताना असेल व्यक्तिगत खर्च भागविषयासाठी, राज्य शासनाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात येईल त्याप्रमाणे, असे मिळतील.

(३) बिन सरकारी सदस्यांचे भर्ते, मंडळाच्या निधीतून देण्यात येतील.

६. कोणत्याही बिनसरकारी सदस्याला, कोणत्याही वेळी राज्य शासनाला उद्देशून लेखी स्वरूपात बिनसरकारी अपल्या सहिनिशी, आपल्या पदाचा राजीनामा देता येईल, आणि तो स्वीकारण्यात आल्यावर त्या सदस्यांचा राजीनामा सदस्याचे पद रिकामे होईल.

७. जर कोणताही सदस्य, दौवल्यामुळे किवा अन्यथा, आपली कर्तव्ये पार पाढण्यास तात्पुरता सदस्याची असमर्थ झाला असेल किवा रजेमुळे किवा त्याचे पद रिकामे होणार नाही अशा रीतीने अन्यथा अनुपस्थित तात्पुरती राहील. तर त्याचे काम करण्यासाठी या अधिनियमाखालील किवा त्या अन्वये करण्यात आलेले कोणताही अनुपस्थिती नियम किवा विनियम याखालील त्याची कर्तव्ये पार पाढण्यासाठी, राज्य शासनाला दुसऱ्या व्यक्तीनी त्यानापन्न नेमणूक करता येईल.

८. (१) जर एखादी व्यक्ती,—

बिनसरकारी
सदस्याच्या
अनुहंता.

- (अ) राज्य शासनाधीन कोणतेही पद किवा लाभपद धारण करीत असेल;
- (ब) विकल मनाची असेल, आणि सक्षम न्यायालयाने तिला तसे धोषित केले असेल;
- (क) अमुक्त नादार असेल;

(ड) मडळाच्या कामकाजासंबंधी, राज्य शासनाशी किवा राज्य शासनाद्वारे किवा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कोणत्याही करारात किवा सेवायोजनात तिचा स्वतःचा किवा कोणत्याही भागीदारामार्फत, प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष, कोणताही हिस्सा किवा हितसंबंध असेल;

(इ) मडळाच्या कामकाजासंबंधी, राज्य शासनाशी किवा राज्य शासनाद्वारे किवा राज्य शासनाच्या वतीने, करण्यात आलेल्या कोणत्याही करारात किवा सेवायोजनात जिचा कोणताही हिस्सा किवा हितसंबंध असेल अशा, कोणत्याही कायद्याने संस्थापित केलेल्या कंपनीची संचालक किवा सचिव, व्यवस्थापक किवा इतर वेतनी अधिकारी असेल; किवा

(फ) नैतिक अधोगतीचा समावेश होईल अशा कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आली असेल किवा दोषी ठरली असेल;

८. तर ती, बिनसरकारी सदस्य रुद्धून, नियुक्ती केली जाण्यास किवा तशी चालू राहण्यास अनर्ह ठरेल.

(२) तथापि, मडळाच्या कामकाजासंबंधीची कोणतीही जाहिरात ज्यात समाविष्ट केलेली असेल अशा कोणत्याही वर्तमानपदात, एखादा व्यक्तीचा किवा ती, कायद्याने संस्थापित केलेल्या ज्या कंपनीची संचालक, सचिव, व्यवस्थापक किवा इतर वेतनी अधिकारी असेल त्या कंपनीचा, हिस्सा किवा हितसंबंध आहे याच केवळ कारणावरून, पोट-कलम (१) च्या खंड (ड) किवा (इ) अन्वये उक्त व्यक्ती अनर्ह ठरणार नाही किवा उक्त खंडाच्या अर्थानुसार कोणत्याही करारात किवा हितसंबंध असल्याचे मानण्यात येणार नाही:

(३) एखादी व्यक्ती, कायद्याने संस्थापित केलेल्या कोणत्याही कंपनीची भागधारक आहे याच केवळ कारणावरून, ती, पोट-कलम (१), खंड (ड) किवा (इ) अन्वये अनर्ह ठरणार नाही किवा उक्त खंडाच्या अर्थानुसार, कोणत्याही करारात किवा सेवायोजनात कोणताही हिस्सा किवा हितसंबंध असलेल्या कंपनीत तिचा कोणताही हिस्सा किवा हितसंबंध असल्याचे मानण्यात येणार नाही:

परंतु अशी व्यक्ती तिने धारण केलेल्या हिस्स्याचे स्वरूप व मर्यादा राज्य शासनाकडे उघड करील.

९. कोणताही सदस्य, आपली कर्तव्ये बजावताना गैरवर्तणुकीबद्दल दोषी आहे किवा सदस्य सदस्यांना म्हणून आपली कर्तव्ये पार पाढण्यास अक्षम आहे किवा असमर्थ झाला आहे किवा इतर कोणत्याही पदावरून उचित आणि पुरेशा कारणासाठी त्यासे पदावरून दूर करण्यात आले पाहिजे असे राज्य शासनाचे दूर करणे.

भाग आठ—१०

मत होईल तर, राज्य शासनास, त्या सदस्यास, पदावरून दूर करण्याविश्वद असलेली कारण दर्शविण्याची संधी दिल्यानंतर, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पदावरून दूर करता येईल.

सदस्यत्वाची १०. एखादा विनसरकारी सदस्य,—
पदरिक्तता.

- (अ) कलम ८ मध्य उल्लेखिलेल्या अनहंतापैकी कोणत्याही अनहंतेच्या अधीन होईल; किंवा
(ब) लागोपाठ दोन महिन्यांच्या सुदतीसाठी, मंडळाच्या सर्व सभांना, मंडळांच्या परवानगी-
विना अनुपस्थित राहील, तर
तो, सदस्य असण्याचे वंद होईल.

रिकाम्या ११. (१) कोणत्याही सदस्याचे पद रिकामे झाल्याचे प्रसंगी, राज्य शासनास रिकामी जागा झालेल्या भरता येईल आणि नियुक्त केलेली अशी व्यक्ती, जिच्या जागी तिला नियुक्त करण्यात आले असेल जागा भरणे. त्या व्यक्तीने जितक्या मुदतीपर्यंत पद धारण केले असते तेवढाच मुदतीपर्यंत पद धारण करील.

- (२) सदस्याचे रिकामे पद, व्यवहार्य असेल तितक्या लवकर, भरण्यात येईल:
परतु, असे कोणतेही पद रिकामे असताना, चालू असलैल्या सदस्यांना, जणू कोणतेही पद रिकामे झाले नसल्याप्रमाणे, काम करता येईल.

समित्याची १२. मंडळास, त्याच्या मते समितीकडून जी प्रयोजने चांगल्या रितीने विनियमित होतील त नियुक्ती: चालविली जाऊ शकतील अशा प्रयोजनांसाठी, आपल्या सदस्यामधून, त्यास योग्य वाटतील अशा (कार्यकारी समिती किंवा तंत्र समिती धरून) समित्यांनी नियुक्त करता येतील व त्या, मंडळास योग्य वाटतील इतक्या सदस्यांच्या मिळून होतील व त्या मंडळास योग्य वाटतील अशा मुदतीपर्यंत राहील आणि मंडळास लाडे योग्य वाटतील अशा निर्बंधासह किंवा शर्तीसह, आपल्या शकतीपैकी किंवा कामपैकी कोणत्याही शकती किंवा कामे अशा कोणत्याही समितीकडून त्यास सोपविता घेतील अशा समित्यांच्या कामकाजाचे नियमन, शावावतीत करण्यात येतील अशा विनिययांनुसार करण्यात येईल.

मंडळाच्या १३. (१) अध्यक्ष ठरविल अशा वेळी आणि ठिकाणी, मंडळाच्या सभा महिन्यातून निदान सभी एकदा भरविण्यात येतील.

(२) अध्यक्ष किंवा त्याच्या अनुपस्थितीत, उपस्थित सदस्यांनी आपल्यामधून निवडलेला इतर कोणताही सदस्य मंडळाच्या सभेत अध्यक्ष म्हणून काम पाहिल.

(३) मंडळाच्या, सभेतील सर्व प्रश्नांचा निर्णय, उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने करण्यात येईल, आणि समस्यान मते पडतील त्याबाबतीत, अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस दुसरे किंवा निर्णयिक मत असेल व ती त्याचा वापर करील.

(४) मंडळाची बैठक होण्यासाठी आवश्यक असलेली गणपूर्ती, मंडळाच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक-तृतीयांश सदस्यांनी मिळून होईल.

(५) मंडळाच्या सभाना उपस्थित असणाऱ्या सदस्यांची नावे आणि या अधिनियमाच्या उपबंधान्वये मंडळाच्या सभेला उपस्थित असणाऱ्या इतरांची नावे आणि प्रत्येक सभेचे कामकाज, त्या प्रयोजनांसाठी ठेवण्यात येणाऱ्या एका कार्यवृत्त पुस्तकात नमूद करण्यात येईल. पुढीचे सभेत अशा सभेचे कार्यवृत्त पक्के करण्यात आल्यानंतर, त्यावर स्वाक्षरीरे करण्यात येईल. आणि ते, कोणत्याही सदस्याला, तपासणीसाठी कार्यालयीन वेळात खुले असेल.

(६) पूर्वोक्तप्रमाणे अधीन राहून, मंडळ आपले कामकाज पार पाडण्याच्या वाबतीत त्यास योग्य व इट वाटेल त्या, कार्यपद्धतीच्या नियमांचे पालन करील.

[आठ

हारण

किवा
नगी-जागा
असेल
ल.

कामे

ल व
अशा
योग्यराह-
पैकी
रेतील
थायात

वदान

इतर

सद-
काम

रक्षण

उप-
त्या

अशा

थास

प्रात आठ] महाराष्ट्र शासन राजपत्र, बॉम्बे खंड १८, १९७३/आश्विन २६, शके १८९५ १४५

१४. मंडळाचे किंवा समितिपंचकी कोणत्याही समितीचे कोणतेही कृत्य किंवा कामकाज हे, कामकाज जर अव्यथा ते या अधिनियमाच्या उपबंधानुसार असेल तर, उक्त मंडळात किंवा समितीत कोण-योग्य व वैध तेही पद रिकामे आहे किंवा अध्यक्ष किंवा सर्वस्य महणून काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या असल्याचे नेमणुकीत कोणताही दोष आहे याच केवळ कारणावरून अवैध असणार नाही. गृहीत घरणे.

१५. (१) मंडळास या, अधिनियमासालील आपल्या कामपैकी कोणतीही कामे पार पाड-तज्ज्ञाशी प्यांच्या प्रयोजनासाठी ज्यांचे सहाय्य किंवा सल्ला त्यास आवश्यक वाटेल अशा व्यक्तीस, राज्य विचार-शासनाच्या पूर्व मंजुरीने, स्वतंशी सहयोगी करून घेता येईल किंवा त्यांच्याशी विचारविनियम विनियम कीर्ता येईल; मंडळास आपल्या निधीतून, राज्य शासनांमधूर करील त्याप्रमाणे, अशा व्यक्तींना किंवा पारिश्रमिक किंवा फी किंवा भत्ते देता येतील.

(२) अशा रीतीने मंडळाची सहयोगी करण्यात आलेल्या किंवा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला, ज्या प्रयोजनासाठी तिला सहयोगी करण्यात आले असेल किंवा तिच्याशी विचारविनियम करण्यात आला असेल त्या प्रयोजनाशी संबंधित असलेल्या मंडळाच्या चर्चेत भाग घेता येईल, परंतु तिला सभेमध्ये मतदान करण्याचा किंवा मंडळाच्या इतर प्रयोजनांसंबंधातील चर्चेमध्ये भाग घेण्याचा अधिकार असणार नाही.

१६. (१) मंडळाचा एक मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य तंत्र अधिकारी, एक किंवा अधिक अधिकाऱ्यांची तंत्र अधिकारी, एक मुख्य लेखा अधिकारी असेल व मंडळाच्या शक्तींचे व कामांचे कार्यक्रम कार्य-व पालन होण्यासाठी मंडळास आवश्यक वाटतील इतके इतर अधिकारी व कर्मचारी असतील. कर्मचाऱ्याची नियुक्ती.

(२) मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य तंत्र अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी व वर्ग १ व २ चे इतर सर्व अधिकारी यांची राज्य शासनाकडून नेमणूक करण्यात येईल.

(३) वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्याच्या नेमणुका, राज्य शासनाच्या स्थानिक कार्यालयातून ज्या रीतीने त्यांची सेवाभरती व नेमणूक केली जाते त्याच रीतीने, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून, करण्यात येतील.

१७. मंडळ दरवर्षी १ मे पूर्वी, त्यावर्षीच्या एक एप्रिल रोजी असेल त्याप्रमाणे आस्थापनेची अनुसूची आस्थापनेची तयार करील व ती ठेवील आणि तीत पुढील गोष्टी दर्शवलेल्या असतील — अनुसूची.

(एक). मंडळास या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी नेमणे आवश्यक व योग्य वाटतील अशा अधि-तयार करणे कायांची व कर्मचाऱ्याची (ज्यांना रोजच्या रोज वेतन देण्यात येते किंवा हंगामी कामाच्या खर्चातून व ती ठेवणे ज्यांचे वेतन भागविण्यात येते अशा कर्मचाऱ्याव्यतिरिक्त) संख्या, पदनामे आणि वेतनश्रेणी आणि वेतनमान;

(दोन) प्रत्येक अधिकाऱ्यास, किंवा कर्मचाऱ्यास द्यावयाच्या वेतनाची, भत्त्याची व फीची रक्कम व स्वरूप;

(तीन) प्रत्येक अधिकाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्याच्या रजा वेतनात, निवृत्तिवेतनात, भविष्यनिर्वाह निधीत भरावयाची किंवा इतर प्रयोजनासाठी द्यावयाची रक्कम.

१८. मंडळाच्या अधीन काम करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे व इतर शासकीय अधिकाऱ्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पारिश्रमिक व सेवेच्या इतर शर्तींया, राज्य शासन ठरविल त्याप्रमाणे असतील. कर्मचारी कर्मचाऱ्या शर्ती.

१९. मंडळाच्या अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देय असलेले वेतन, भत्ते, मंडळाच्या फी व इतर पारिश्रमिक धरून, मंडळाने केलेला सर्व खर्च, मंडळाच्या निधीतून भागवण्यात येईल. कर्मचाऱ्या वरील खर्च.

अकरण तीन

मंडळाच्या शक्ती, कर्तव्य व कामे

मंडळाची २०. राज्य शासनाचे नियंत्रण, निदेशन व पर्यवेक्षण यांस अंदीन राहून, पुढील गोष्टी करणे कर्तव्य. मंडळाचे कृतंत्य असेल:—

- (अ) गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रात, मंडळास आवश्यक वाटेल अशी सुधार कामे हाती घेणे व ती पार पाडणे;
- (ब) अशा क्षेत्रामध्ये कोणत्याही सुधार कामांच्या संवंधात, परिरक्षणाची व दुरस्तीची कामे वेळोवेळी हाती घेणे;
- (क) कोणत्याही गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रात, मंडळाने वसूल करावयाचा आणि त्याला असलेला सेवा खर्च वेळोवेळी गोळा करणे;
- (इ) कोणत्याही गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रात समाविष्ट असलेल्या सरकारी जमिनीला संवधात भरपाईवी रक्कम गोळा करणे;
- (ई) मंडळाची या अधिनियमाखालील कर्तव्ये पार पाडणे आणि शक्तीचा व्यपर करणे सोमीचे व्यापारासाठी, राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने, इतर सर्व गोष्टी करणे.

सुधार कामे २१. मंडळास, कोणत्याही गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रात, राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने आणि सोपविष्याची संमत करण्यात येतील अशा अटीवर व शर्तीवर, गृहनिर्माण मंडळ, नागपूर सुधार न्यास, महानगरपालिका, मंडळाची नगरपालिका किंवा मंडळाने या प्रयोजनासाठी सान्यता दिलेले इतर कोणतेही अभिकरण यांच्याकडे पुढील शक्ती. कामे सोपविता येतील:—

- (अ) कोणत्याही सुधार कामांचे, आपल्या पर्यवेक्षणगाखाली, कार्यान्वयन;
- (ब) आपल्या नियतणाखालील कोणत्याही सुधार कामांचे परिरक्षण व दुरस्ती;
- (क) मंडळाला वसूल करता येईल व त्याला देय असेल असा सेवा खर्च गोळा करण्याचे काम.

शासन २२. मंडळान समत केल्या असतील व राज्य शासनाने ज्यांना मान्यता दिली असेल. अशा अटीवर न महानगर- शर्तीवर, राज्य शासनास, गृह निर्माण मंडळास, नागपूर सुधार न्यासास, महानगरपालिकेस किंवा तार पालिका पालिकेस, कोणतीही मालमत्ता—मग ती स्थावर असो वा जंगम असो—या अधिनियमाच्या प्रयोजनापासून इत्यादीनी मंडळाच्या वापरासाठी मंडळाकडे अभिहस्तांकित करता येईल किंवा सोपविता येईल. ज्या प्रयोजनांसाठी अभिहस्तांकित उक्त मालमत्ता, अभिहस्तांकित करण्यात किंवा सोपविष्यात आली असेल त्या प्रयोजनांसाठी तिचे केलल्या किंवा वापर करणे हे, मंडळाचे कर्तव्य असेल.

सोपवलेल्या

मालमत्तेचा

वापर.

सुधार कामे २३. (१) मंडळाने समत केलेल्या आणि राज्य शासनाने मान्यता दिलेल्या अटीवर व शर्तीवर मंडळाकडे गृहनिर्माण मंडळ, नागपूर सुधार न्यास, महानगरपालिका किंवा नगरपालिका यांस, एखाद्या गलिच्छ हस्तांतरित वस्ती सुधार क्षेत्रात तिने पूर्ण केलेली कोणतीही सुधार कामे, परिरक्षणासाठी किंवा या अधिनियमाच्या करणे. इतर कोणत्याही प्रयोजनासाठी मंडळाकडे हस्तांतरित करता येतील आणि अशी कामे ज्या प्रयोजनासाठी हस्तांतरित करण्यात आली असतील ती प्रयोजने पार पाडणे हे मंडळाचे कर्तव्य असेल.

(२) सुधार कामे अशा रीतीने हस्तांतरित केल्यानंतर, अशा कामांसंबंधीचे सर्व अभिजेव मंडळाकडे इस्तांतरित करण्यात येतील.

भाग आठ

२४.

राज्य या

उपबंधात

व त्याला

(२)

पूर्व मान्य

(३)

मजुरीचिन

(४)

किंवा अस

(५)

करण

(६)

राज्य

(७)

राज्य

२५.

राहून मंडळ

(१)

अधिकार

(२)

पांडियास

व इल

२६.

असलेल्या इल

सोमी नसल्या

किंवा येतील

गुरुभित्तसाठी

सोमाकित क

गलिच्छ वस्त

किंवा जाव

(२) पोट

गाऊकीथ राज

करता येईल.

२४. (१) या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा याबाबतीत करार, दावे व राज्य शासनाकडून प्राधिकृत करण्यात आलेला कोणताही इतर अधिकारी, निकट अनुवर्ती पोट-कलमांच्या कार्यवाही. उपबंधात अधीन राहून, राज्य शासनाच्या वतीने कोणत्याही व्यक्तीबोवर कोणताही करार करण्यास व त्याची बजावणी करण्यास सक्षम असेल.

(२) पश्चास हजार रुपये किंवा त्याहून अधिक खर्च अंतर्भूत असलेला कोणताही करार, मंडळाच्या पूर्व मंजुरीविना, करण्यात येणार नाही.

(३) एक लक्ष रुपये किंवा त्याहून अधिक खर्च अंतर्भूत असलेला करार, राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीविना करण्यात येणार नाही.

(४) पोट-कलम (२) व (३) ही, मूळ करार, किंवा अंदाज यास, तसेच एखादा करारातील किंवा अंदाजातील प्रत्येक तफावतीपैकी किंवा त्याच्या परिवायास लागू होतील.

(५) प्रत्येक करार, नियमाद्वारे ठरवून देण्यात येईल अशा रीतीने व अशा नमूद्यात, करण्यात येईल.

(६) शंका निरसनार्थ याद्वारे जाहीर करण्यात येते की,—

(अ) या कलमान्यवे करण्यात आलेले सर्व करार हे, राज्याच्या कार्यकारी शक्तीचा वापर करून करण्यात आलेले करार असतील;

(ब) या अधिनियमाच्या अंमलबजावणीशी संबंधित असे सर्व दावे आणि कार्यवाहया या, राज्य शासनाकडून किंवा राज्य शासनाविरुद्ध करता येतील.

२५. या अधिनियमाच्या आणि तदन्ये केलेला नियमाच्या व विनियमाच्या उपबंधांस अधीन मंडळाच्या राहून मंडळास पुढील शक्ती असतील:—

(१) राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीने, आपल्या समित्यांपैकी कोणत्याही समितीकडे किंवा कोणत्याही अधिकाऱ्याकडे, सामान्यतः किंवा विशेषकरून, आपल्या कोणत्याही शक्ती सोपविणे;

(२) आपल्या शक्तीचा योग्य तो वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये व कामे योग्यरीत्या पार पाडण्यासाठी आणि सर्वसाधारणतः या अधिनियमाची प्रयोजने अंमलात आणण्यासाठी आवश्यक व इष्ट वाटतील अशा इतर गोष्टी करणे आणि कृत्ये पार पाडणे.

प्रकरण चार

प्रलिङ्ग वस्ती सुधार

२६. (१) मंडळाची, त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या अहवालावरून किंवा मंडळाजवळ गलिछ्या असलेल्या इतर साहितीवरून, कोणत्याही क्षेत्रावाबत अशी खात्री होईल की, ते क्षेत्र, मूळभूत मुख्य वस्ती सुधार सोयी नसल्यासुले किंवा त्या अप्या असल्यासुले किंवा ते अस्त्रबळ, घाणेरडे अतिपार्दिते असल्यासुले क्षेत्र जाहीर किंवा अन्यथा त्या क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राच्या जवळपासच्या क्षेत्रातील जनतेच्या आरोग्यास, करणे. सुरक्षितेस किंवा सोयीस धांका निर्माण होईल अशा प्रकारचे आहे तर, मंडळ असे क्षेत्र नकाशात सोमाकित करण्याची व्यवस्था करील आणि नंतर शासकीय राज्यशास्त्रील आदेशाद्वारे ते क्षेत्र गलिछ्या वस्ती सुधार क्षेत्र असल्याचे घोषित करील. अशा घोषणेची प्रत अशा क्षेत्रातील ठळक ठिकाणी लावण्यात येईल.

(२) पोट-कलम (१) अन्वये केलेल्या घोषणेसुले प्रीडिव झालेल्या व्यक्तीस, अशी घोषणा शासकीय राज्यशास्त्री प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत, न्यायाधिकरणाकडे अधीन करता येईल:

(३) अगील केल्यानंतर, न्यायाधिकरणास घोषणा कायम करणारा, तीत फेरफार करणारा किंवा तीत रद्द करणारा आदेश देता येईल, आणि न्यायाधिकरणाचा निंय अंतिम असेल.

सुधार कामे
पार
पाडण्याची
मंडळाची
शक्ती.

२७. (१) कोणत्याही गलच्छ वस्ती सुधार क्षेत्रातील जनतेचे आरोग्य, सुरक्षितता किंवा सोय यास घोकादायक ठरणार नाही वशा रीतीने, वाजवी खचने, अशा क्षेत्राची किंवा त्याच्या कोणत्याही भागाची सुधारणा करणे शक्य आहे याबद्दल मंडळाची खाती होईल तर, मंडळास, उक्त क्षेत्रातील किंवा त्याच्या कोणत्याही भागातील मालमत्तेच्या मालकावर किंवा मालकांवर आणि अशा मालमत्तेच्या गहणावारावर नोटीस बजावता येईल, उक्त नोटिशीहारे, मंडळास, त्याच्या मते आवश्यक असतील अशी सुधार कामे पार पाडण्याचा आपला हेतु त्यास कळवून, त्याच्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेप असतील तर, त्या, मंडळाकडे, अशा नोटिशीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत, सादर करण्याबद्दल त्याच्यापैकी प्रत्येकास संगता येईल. उक्त क्षेत्रातील भोगवटदाराच्या माहितीसाठी म्हणून आणि त्याना कोणतेही असल्यास, आपले आक्षेप व सूचना सादर करण्याची संधी मिळावी म्हणून, उक्त क्षेत्रातील कोणत्याही ठळक जागी अशा नोटिशीची एक भा प्रदर्शित करण्यात येईल. अशा रीतीने नोटीस प्रदर्शित करण्यात आल्यावर, संवधित मालक, भोगवटदार व दृतर सर्व व्यक्ती यांना, उक्त नोटिशीत नमूद केलेल्या गोष्टी यथोचित रोत्या माहित आल्या असल्याचे समजायात येईल.

(२) मालक, भोगवटदार व इतर संबंधित व्यक्ती यांकडून, उपरोक्त वेळेच्या आत, मिळालेल्या हरकती व सूचना यांचा विचार केल्यानंतर मंडळास, फेरफारांसह किंवा फेरफारांशिवाय उक्त सुधार कामे निश्चित करून ती पार पाडण्यास प्रारंभ करता येईल किंवा विवक्षित मुदतीपर्यंत उक्त कामे तहकूब करता येतील किंवा उक्त कामे हाती घेण्याचा हेतु रद्द करता येईल.

२८. लगत पूर्ववर्ती कलमाच्या प्रयोजनार्थ, सुधार कामांसध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही गोष्टींचा समावेश होईल :-

(अ) पाण्याच मुख्य नळ घालणे, मलप्रणाल (Sewers) व पावसाचे पाणी वाहून जाण्या साठी गटारे बांधणे;

(ब) मुत्त्या, शौचकूप, सामुदायिक स्तानगहे व पाण्याचे नळ यांची तरतुद करणे;

(क) विद्यमान रस्ते, बोल व वाटा रुद करणे, त्यांचे नव्याने सीमारेखन करणे किंवा त्यांची फरसबंदी करणे व नवीन रस्ते, बोल व वाटा बांधणे;

(ड) सडकेवर दिवाबत्तीची तरतुद करणे;

(इ) उद्यानविषयक कामे घरून, त्या क्षेत्रामध्ये, खोदकाम, भरुव काम, समतलान व दृग आलेखन करणे;

(फ) उपवने, खेळाची मैदाने, कल्याण केन्द्रे व समाज केन्द्रे, शाळा, दवाखाने, रुग्णाले, पोलीस ठाणी, अग्निशामक केन्द्रे व ना नफा तत्त्वावर चालविष्यात येणाऱ्या इतर सोी यांसारख्या अनुत्यादक प्रयोजनार्थ जमिनीची तरतुद करण्याच्या हेतूने उक्त क्षेत्राचा आंशिक विकास करणे;

(ग) अडथळा निर्माण करण्यात किंवा मोडकळीस आलेल्या इमारती किंवा त्यांचे भाग पाहून टाकणे;

(ह) उक्त क्षेत्र, सुरक्षितता किंवा आरोग्य यास अपायकारक किंवा उपद्रवकारक असल्यास किंवा होण्यास प्रतिवंध करण्यासाठी मंडळाच्या मते ज्या गोष्टींची तरतुद करणे इट असेल अशा इतर कोणतीही वाब.

२९. (१) जेव्हा मंडळ कोणत्याही क्षेत्रातील सुधार कामे हाती घेईल आणि त्यातील भोगवटदारांनी त्याच्या जागा रिकाम्या केल्या पाहिजेत असे मंडळाचे रिकाम्या मत होईल त्या बाबतीत, मंडळ, विनिर्दिष्ट तारखेस किंवा तारखांस जागा रिकाम्या करण्याबद्दल करण्यास भोगवटदारांना नोटीस देईल व्यवहारी असेल तेथवर मंडळ अशा भोगवटदारांना इतूद कोणत्याही क्षेत्रात पर्यायी जागा देऊ करील. जर कोणताही भोगवटदार, उक्त विनिर्दिष्ट मुदतीत जागा रिकामी करून त्यास देऊ करण्यात आलेल्या पर्यायी जागेत जाण्यात कसूर करील तर, त्यास पर्यायी जागा देण्यासंबंधातील मंडळाची जवाबदारी संपुष्टात येईल.

भाग आठ

(२)
जागा रिका
येतील व

(३) मा
सांची नोटीस
प्रत चिकटवि
काढून टाकण
येईल.

(४) पोट
विक्रीचा खर्च
येईल ;

परंतु, उर्वा
विभाजनासवधी
रिता असलेल्या

३०. (१)
अशा दृतर रोत
(मंडळाच्या)
येणार नाही.

(२) पोट-कल
तारखेपासून दोन
सुनवावार (आपि
विनिर्दिष्ट करील
नंतर, अंमलांत
केलेल्या किंवा क

(३) पोट-कल
व्यक्ती, मंडळाकडे

(४) असा अ
लेली आदेशाद्वारे,

(अ) आदेश
राहून, एकतर पर

(ब) अशी प
परंतु, अशी प
याबद्दल कारण

३१. (१) लग
उमारीस प्रारंभ क
करण्यात आले असेल
मंडळास, आदेशाद्वारे
त्या व्यक्तीने, त्या उ
ठाकली पाहिजे. उक्त

भाग आठ

करणारा

ता किंवा

त्याच्या

मंडळास

वर आणि

त्याच्या

व्या कोण-

३० दिव-

द्वाराच्या

प्रदर कर-

एक प्रत

क, भोग-

ग माहीत

त, मिळा-

वाय, उक्त

र्यंत उक्त

कोणत्याही

न जाण्या-

;

रणे किंवा

। व दृश्य-

सूर्णालये,

तर सोयी

। आंशिक

त्याचे भाग

। असण्यास

प्रसेल अशी

ल भोगवट-

। मंडळाचे

करण्याबद्द

ही क्षेत्रीत

। रिकामी

र्यांची जागा

भाग आठ.] बहाराडू शासन राजपत्र, ऑफिसर १८, १९७२/आशिक २६, शंके १८९५ १४९

१२५

(२) कोणताही भोगवटदार आपल्या जागा रिकाम्या करणार नाही त्या बाबतीत, मंडळास जागा रिकाम्या करण्यासाठी वाजवीरित्या आवश्यक वाटेल अशा उपाययोजना करता किंवा करविता येतील व अशा बलाचा वापर करता किंवा करविता येईल.

(३) मंडळास, पोट-कलम (२) अन्यथे काढून टाकण्यात आलेल्या व्यक्तीस पूर्ण पंधरा दिव-सांची नोटीस दिल्यानंतर आणि उक्त क्षेत्रातील कोणत्याही ठळक डिकाणी उक्त नोटीसीची एक प्रत चिकटविल्यानंतर, उक्त जागामध्ये राहिलेली कोणतीही मालमत्ता काढून टाकता येईल किंवा काढून [टाकण्याची व्यवस्था करता येईल किंवा जाहीर लिलाव करून तिची विलहेवाट लावता येईल.

(४) पोट-कलम (३). अन्यथे मालमत्ता विकण्यात येईल त्याबाबतीत, विक्रीचे उत्पन्न हे, विक्रीचा खर्च वजा जाता त्यावर जिचा अधिकार असेल अशा व्यक्तीस किंवा व्यक्तींना देण्यात येईल ;

परतु, उर्वरित रक्कम ही कोणत्या व्यक्तीस किंवा व्यक्तींना देय आहे याचा किंवा तिच्या विभाजनासंबंधी निर्णय करणे मंडळास शक्य नसेल त्या बाबतीत, मंडळ, उक्त वाद, सक्षम अधिकारिता असेलया दिवाणी न्यायालयाकडे पाठवील व उक्त न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल.

३०. (१) मंडळास, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे (आणि विहित करण्यात येईल गलिछ वस्ती अशा इतर रीतीने ही प्रसिद्ध करून) असा निवेदन देता येईल की, कोणत्याही व्यक्तीस, आपल्या सुधार (मंडळाच्या) लेखी पूर्वपरवानगीशिवाय, गलिछ वस्ती सुधार क्षेत्रात कोणतीही इमारत उभारत क्षेत्रातील इमारतीवरील वेणार नाही. निबंध.

(२) पोट-कलम (१) अन्यथे काढण्यात आलेली प्रत्येक अधिसूचना, ती काढण्यात आल्याच्या तारखासून दोन वर्षांची मुदत संपल्यानंतर किंवा राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे (आणि विहित करण्यात येईल अशा इतर रीतीने ही प्रसिद्ध करून), याबाबतीत वेळोवेळी विनिर्दिष्ट करौल अशा, आणखी पाच वर्षप्रीक्षा अधिक नसणाऱ्या घाडीव मुदतीनंतर किंवा मुदतीनंतर, अंमलात असण्याचे बंद होईल, मात्र, ती अशा रीतीने अंमलात असण्याचे बंद होण्यापूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टीच्या संवंधात, तिचा अंमल चालू राहील.

(३) पोट-कलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली परवानगी मिळू इच्छणारी प्रत्येक व्यक्ती, मंडळाकडे त्यास आवश्यक वाटेल अशी चौकशी केल्यानंतर, मंडळ लेखी आदेशाद्वारे,--

(४) असा अंज पिलाल्यानंतर आणि त्यास आवश्यक वाटेल अशी चौकशी केल्यानंतर, मंडळ (अ) आदेशांत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अटोंना व शर्तीना, कोणत्याही असल्यास, अधीन राहून, एकतर परवानगी देईल, किंवा

(ब) अशी परवानगी देण्याचे नाकारील :

परंतु, अशी परवानगी नाकारणारा आदेश देण्यापूर्वी, अशी परवानगी का नाकारण्यात येऊ नये याबूले कारण दाखविण्याची वाजवी संदर्भ अजीदारास देण्यात येईल.

३१. (१) लगत पूर्ववर्ती कलमाच्या उपबंधांचे उल्लंघन करून कोणत्याही इमारतीच्या विशिष्ट उभारणीस प्रारंभ करण्यात आला असेल किंवा तिचे उभारणीचे काम चालू असेल किंवा ते पूर्ण बाबतीत करण्यात आले असेल त्याबाबतीत, कोणत्याही इतर विधीत कोणतीही तरतुद अंतर्भूत असली तरीही, इमारती मंडळास, आदेशाद्वारे असा निवेदन देता येईल की, मालकाने, किंवा जिने ती इमारत उभारली असेल पाडून त्या व्यक्तीने, त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वेळेच्या आंत, अशी इमारत पाडून टाकण्याचे टाकली पाहिजे, उक्त आदेशाचे पालन करण्यात मालकाने किंवा अशा व्यक्तीने कसूर केल्यास, आदेश.

अशा रीतीने उभारण्यात आलेली इमारत, मंडळाच्या आदेशाद्वारे जस्त केली जाण्यास किंवा तडकाफडकी पाडून टाकण्यास पात्र होईल आणि पाडून टाकण्याचा खर्च, जमीन महसुलाच्या थकबाकी प्रमाणे, उक्त मालकाकडून किंवा अशा 'व्यक्तीकडून' वसूल करण्यात येईल:

परंतु, उक्त मालकास किंवा संवंधित व्यक्तीस बापले म्हणजे मांडण्याची वाजवी सधी दिल्याशिवाय, असा कोणत्याही आदेश काढण्यात येणार नाही.

(२) या कलमाखालील जप्तीसंबंधी मंडळाकडून न्यायनिर्णय करण्यात येईल आणि अशा रीतीने जप्त करण्यात आलेल्या कोणत्याही मालमत्तेची विलहेवाट, मंडळाकडून निर्देश देण्यात येईल त्याप्रमाणे, लावण्यात येईल. आणि या कलमान्वय मालमत्ता हलविष्योचा खर्चसुद्धा, जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्यात येईल.

(३) पोट-कलम (१) अवये कोणत्याही इमात पाडून टाकविण्याच्या प्रयोजनार्थ, मंडळास, आवश्यक असेल अशा बलाचा वापर करता किंवा करविता येईल.

जमिनीचे ३२. मंडळाकडून कोणत्याही अभिवेदन मिळाल्यानंतर, गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्राच्या संबंधातील किंवा अशा कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही इमारतीच्या संबंधातील कोणत्याही सुधार कार्य पार पाडण्याच्या प्रयोजनार्थ, अशा कोणत्याही क्षेत्रातील, त्या जवळील किंवा त्या भोवतालच्या सर्व किंवा कोणत्याही जमिनी आवश्यक आहेत अशी राज्य शासनाची खाली झाली असेल तर, राज्य शासनास, यहारारष्ट्र गलिच्छ वस्ती (सुधारणा, निर्माण व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ याच्या प्रकरण पाचमध्ये उपवंधित केलेल्या रीतीने आणि त्या प्रकरणात घालून देण्यात आलेल्या तत्वांनुसार निर्धारित करण्यात आलेली रक्कम दिल्यानंतर अशा जमिनी संपादन करता येतील. कोणत्याही जमिनीचे उपरोक्त प्रयोजनासाठी केलेले संपादन हे सार्वजनिक प्रयोजनार्थ असल्याचे यान्यात येईल.

विवरक्षित ३३. मंडळास, त्याच्या वतीने, कार्यकारी अभियंत्याच्या किंवा उप-जिल्हाधिकाऱ्याच्या दर्जप्रक्षेत्र कमी शक्तीचे दर्जाचा नसेल अशा कोणत्याही अधिकाऱ्यास, त्यास (मंडळास) लावण्यास योग्य वाटतील अशा निर्बंधान्ता प्रत्यायोजन. आणि शर्तीना (कोणत्याही असल्यास) अधीन राहून, या प्रकरणाखालील शक्तीना वापर करण्यास आणि काबे पार पाडण्यास प्राधिकृत करता येईल.

प्रकरण पाच

मंडळाला देय असलेल्या रक्कमांची वसूली

सेवा खर्च ३४. (१) कोणत्याही गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रात सुधार कामे पार पाडण्यात आली असेल वसूल करणे. त्याबाबतीत, अशा सुधार कामांच्या परिरक्षणासंबंधात किंवा अशा कामांमुळे ज्या शक्य झाल्या असेल अशा सुखसोयी व सोयी यांच्या उपभोगासंबंधात, मंडळास किंवा मंडळाच्या वतीने इतर कोणत्याही प्राधिकरणास आलेला खर्च, गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रातील भोगवटदाराकडून सेवा खर्च म्हणून मंडळास वसूल करता येईल.

(२) सुखसोयीविषयक कामांच्या परिरक्षणार्थ केलेल्या खर्चाची रक्कम प्रत्येक सुधार क्षेत्राच्या संबंधात स्वतंत्रपणे मंडळाकडून निश्चित करण्यात येईल आणि उक्त क्षेत्रातील प्रत्येक इमारतीच्या भोगवटादकडून सेवा खर्च म्हणून ती वसूल करण्यात येईल.

देय रक्कमांची ३५. (१) लगत पूर्ववर्ती कलमास अनुसरून मंडळाने निश्चित केलेल्या सेवा खर्चाची कोणत्याही वसूली. व्यक्तीकडे थकबाकी असेल त्याबाबतीत मंडळास,—

(एक) पोस्टाड्वारे, किंवा

भाग आठ
(द)
चिकट्ट
(त)

नोटीस
नसणाऱ्या
(२) व
पोहचवील
रीतीने त्या
हाजीबदलच
(३) प
व्यक्ती कसू
वसूल करता

३६. ल
पोहित झाले
अपील सादर

३७. (१)
त्याबाबतीत,
निधीत जमा
आलेल्या विनि
निर्देश करैयार
त्या निधीकडे

(२) पोट
आकारण्यात ये

(३) निर्धी
करैयात येईल.
आणि त्यामध्ये
आणि खर्च क

३८. मंडू
राज्य शासन नि
मंडळास आगाड

३९. (१)
कोणतीही व्यक्त
अभेसहाय्य, देण
एकनित निधीत
आलेल्या विनिय
राज्य शासनास,
करता येतील.

ग आठ

। तड-
बाकी-

योग्याय,

ने जप्त
वर्ण्यात
वसूल

शास,

शासी

याच्या

त्याही

लिछ्या

लेल्या

रक्कम

केलेले

। कभी

धिनंता

आणि

तील

तील

यादी

लास

धिन-

दादा-

याही

महाराष्ट्र शासन राज्यपत्र, अॅक्टोबर १८, १९७३/वार्षिक २६, शंक १८९५ २५१

(दोन) नोटिशीची एक प्रत वाहेरील वारावर किंवा त्या जागेच्या इतर महसूलाच्या भागावर निवाबून, किंवा

(तीन) मंडळास योग्य वाटेल अशा इतर कोणत्याही रीतीने

नोटीस बजावून तिच्याद्वारे, नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा दहा दिवसांपेक्षा कमी नसणाऱ्या मुदतीत, तो रक्कम देण्याबद्दल त्या व्यक्तीस आदेश देता येईल.

(२) कोणतीही व्यक्ती, मंडळाच्या मालमत्तेस किंवा मंडळाने केलेल्या सुधार कामास कोणतीही हानी पोहचवील त्याबाबतीत, मंडळ, अशा हानीचे निर्धारिंग करील आणि पोट-कलम (१) सध्ये विहित केलेल्या देतीने त्या व्यक्तीवर नोटीस बजावून, नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा सुदतीच्या आत, अशा हानीबद्दलची रक्कम देण्याबद्दल त्या व्यक्तीस आदेश देईल.

(३) पोट-कलम (१) किंवा (२) अन्वये देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करण्यात कोणतीही व्यक्ती कसूर करील तर, मंडळास तिच्याकडून देय असलेली रक्कम, जमीन महसूलाच्या थक्काकीप्रमाणे वसूल करता येईल.

३६. लगत पूर्ववर्ती कलमाच्या पोट-कलम (१) किंवा (२) खालील मंडळाच्या आदेशामुळे अपील, योग्य झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत, न्यायाधिकरणाकडे अपील सादर करता येईल, आणि न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम असेल.

प्रकरण सहा

विस्त व्यवस्था आणि वार्षिक अहवाल

३७. (१) कोणत्याही गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रात सुधार कामे पार पांडण्यास आली असतील स्वतंत्र, त्याबाबतीत, कलम ३४ अन्वये भोगवटदाराकडून वसूल करण्यात आलेला सेवा खर्च प्रथम राज्याच्या एकत्रित महाराष्ट्र निधीत जमा करण्यात येईल; आणि तेवढीच रक्कम, याबाबतीतील विधिद्वारे यथोचितरीत्या करण्यात गलिच्छ आलेल्या विनियोजनाखाली महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधार निधी (या अधिनियमात ज्याचा "निधी" असा वस्ती सुधार निधी करण्यात आला आहे) म्हणून संबोधण्यात येणाऱ्या, राखीव निधीत जमा करण्यात येईल आणि निधी त्या निधीकडे हस्तांतरित करण्यात येईल.

(२) पोट-कलम (१) अन्वये निधीमध्ये जमा करण्यात आलेली रक्कम, राज्याच्या एकत्रित निधीवर आकारण्यात येईल.

(३) निधीतील रक्कम, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ खर्च करण्यासाठी म्हणून, मंडळाच्या स्वाधीन करण्यात येईल. राज्य शासनास निधीची संबोधित अशा सर्व बाबोचे नियमन करणारे नियम करता येतील आणि त्यासध्ये, निधीचे ज्या रीतीने परिरक्षण करण्यात येईल, त्यामधील रक्कम व्यवहार करण्यात येईल, आणि खर्च करण्यात येईल त्या रीतीचा, अंतभाव होईल.

३८. मंडळाची रचना करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, प्रारंभिक खर्च भागविण्यासाठी प्रारंभिक राज्य शासन निर्धारित करील त्याप्रमाणे, एक कोटी रुपयापेक्षा अधिक नसेल अशी रक्कम राज्य शासनास खर्चसाठी मंडळास आगाडे देता येईल.

३९. (१) गहनिर्माण मंडळ, नागपूर, नागपूर सुधार न्यास, महानगरपालिका, नगरपालिका किंवा मंडळास कोणतीही व्यक्ती किंवा संस्था—मग ती कायद्याने संस्थापित असो अथवा नसौ—यांच्याकडून अनुदाने, मिळालेल्या अर्थसहाय्य, देण्यारा, दाने किंवा अन्य रीतीने, मंडळास, वेळोवेळी, मिळालेला सर्व पैसा, प्रथम राज्याच्या पैशाची एकत्र निधीत जमा करण्यात येईल आणि त्यानंतर, याबाबतीत विधिद्वारे यथोचितरीत्या करण्यात विलेवाट आलेल्या विनियोजनाखाली तो निधीत जिमा कटुण्यात आणि निधीकडे हस्तांतरित करण्यात येईल. लावणे, राज्य शासनास, त्यास आवश्यक वाटतील अशा आणखी रक्कम, वेळोवेळी, निधीकडे हस्तांतरित करता येतील.

(२) याबाबंतीतील विधिद्वारे यथोचितरीत्या करण्यात आलेल्या विनियोजनाखाली, राज्य शासनांना दान कोटी रुपयाचे चार्षिक अशदान मंडळास देता येईल.

(३) राज्य शासनास, संबंधित स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय केल्यानंतर, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थं मंडळाला वार्षिक अशदान देण्याबद्दल अशा स्थानिक प्राधिकरणास निदेश देता येईल.

(४) मंडळास, या अधिनियमाच्या सर्व किंवा कोणत्याही प्रयोजनार्थ, गृहनिमिण मंडळ, नागफुंग सुधार न्यास, महानगरपालिका, नगरपालिका किंवा कोणतीही व्यक्ती किंवा संस्था—मग ती पायाचा संस्थापित असो अश्वां नसो—यांच्याकडून अनुदाने, अर्थसहाय्य, देणग्या, दाने सुद्धा स्वीकारता घेतील.

(५) मंडळाच्या स्वाधीन केलेल्या पैशाचा विनियोग, या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी मंडळ पुढील खर्च भागविण्यासाठी करण्यात येईल.—

(अ) सुधार कामे आणि त्यांचे परिरक्षण या संबंधीतील सर्व खर्च;

(ब) कलमे ५, १५ आणि १९ यांमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेला खर्च;

(क) या अधिनियमाच्या अंमलबजावणीच्या प्रयोजनार्थ करावा लागेल असा इतरकोणताही खर्च;

(ड) राज्य शासन निदेश देईल अशा इतर प्रयोजनांवरील खर्च.

मंडळास देय ४०. या अधिनियमाच्या उपवंधांद्वारे किंवा तदन्वये कोणत्याही व्यक्तीने मंडळास देय असलेला असलेल्या किंवा मंडळास तिच्याकडून वसूल करता येतील अशा सर्व रकमा आणि त्या संबंधीतील सर्व आकार रकमांची व केलेले खर्च हे, मंडळाने अर्ज केलेला, वसूलीच्या कोणत्याही इतर पद्धतीस बाधा न आणता जमीन जपान महसूलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करता.येतील.

महसूलाच्या

थकबाकी-

प्रमाणे वसूली.

वार्षिक ४१. (१) मंडळ, प्रत्येक वर्षाच्या अखेरीपासून सहा महिन्याच्या आत, पूर्वाच्या वर्षातील अपलब्ध प्रतिवृत्त कार्याचा संपूर्ण आढावा देणारे वार्षिक प्रतिवृत्त तयार करील आणि राज्य शासनास पाठवील.

(२) उक्त प्रतिवृत्त, राज्य शासन, वेळोवेळी निदेश देईल अशा नमुन्यात आणि अशा रोतीन सादर करण्यात येईल.

(३) असे प्रत्येक प्रतिवृत्त राज्य शासनास ते मिळाल्यापासून, सहा महिन्याच्या आत, गज विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.

प्रकरण सात

नियंत्रण

राज्य ४२. राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याच्या कारणाकरिता त्यास आवश्यक शासनाने अथवा इष्ट वाटेल त्याप्रमाणे या अधिनियमाखालील त्याच्या शक्तीचा वापर करणे, करत्ये अथवा काम निदेश देणे; पार पाडणे आ संबंधात, मंडळास सर्वसंधारण किंवा विशेष निदेश देता येतील आणि मंडळास या निदेशांचे अनुसरण करणे व त्यानुसार कृती करणे बंधनकारक असेल.

स्थानिक ४३. राज्य शासनास, या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये ज्या कोणत्याही बाबीच्या संबंधित चौकशीविषयी त्याची मंजुरी, मान्यता किंवा समती आवश्यक असेल अशा बाबीच्या संबंधात आणि या अधिनियमा तरतुदी खालील आपल्या शक्ती व करत्ये यांच्याशी संबंधित अशा इतर कोणत्याही बाबीच्या संबंधात त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे स्थानिक चौकशी करता येईल.

४४. (१) या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये मंडळावर लादलेले कोणतेही कर्तव्य, कर्तव्य काम अथवा दायित्व पार पाडण्यात मंडळाने कसूर केली आहे याबद्दल राज्य शासनाची खात्री पालनात होईल तर, राज्य शासनास, ते पार पाडण्यासाठी, आदेशाद्वारे मुदत निश्चित करता येईल आणि कसूर शासनासाठी नोटीस देता येईल.

(२) असे कर्तव्य किंवा काय किंवा दायित्व पार पाडण्यासाठी अशा रीतीने निश्चित करण्यात आलेल्या मुदतीत ते पार पाडण्यात मंडळाने कसूर किंवा हयग्रह केली आहे असे राज्य शासनाचे मत होईल तर राज्य शासनाने आदेशाद्वारे मंडळ विसर्जित करणे हे विधिसमत असेल.

(३) मंडळ विसर्जित करण्यात आल्यानंतर आणि प्रकरण दोन मध्ये दिलेल्या रीतीप्रमाणे मुळा नियुक्त करण्यात येईपर्यंत या अधिनियमाखालील मंडळाच्या शक्ती, कर्तव्ये आणि कामे ही, राज्य शासनाकडून किंवा शासकीय राजपत्रात अधिसूचित करण्यात येईल अशा राज्य शासनाच्या अधिकाऱ्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून किंवा अधिकाऱ्यांच्या मंडळाकडून पार पाडण्यात येतील.

प्रकरण आठ

गृहनिर्माण मंडळाने विशिष्ट क्षेत्रांमध्ये केलेल्या कृतीसंबंधी विशेष उपबंध.

४५. (१) मंडळाच्या स्थापनेच्या तारखेपासून, गृहनिर्माण मंडळ, या अधिनियमाद्वालील बाबीच्या गृहनिर्माण संबंधात आणि विशेषत: गलिच्छ वस्ती सुधारण्याच्या संबंधात सक्षम प्राधिकरण म्हणून, महाराष्ट्र मंडळाने, गलिच्छ वस्ती (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ खालील कोणत्याही शक्तीचा महाराष्ट्र वापर करण्याचे किंवा कोणतीही कामे पार पाडण्याचे बंद करील.

गलिच्छ वस्ती

(सुधारणा,

(२) महाराष्ट्र गलिच्छ वस्ती (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ याचे कलम ४, निर्मलन व पोट-कलम (१) अन्वये गृहनिर्माण मंडळाकडून गलिच्छ वस्ती म्हणून जाहीर करण्यात आलेले कोणतीही पुनर्विकास) क्षेत्र हे, या अधिनियमाच्या प्रकरण चार अन्वये मंडळाकडून जाहीर करण्यात आलेले गलिच्छ वस्ती अधिनियम, सुधार क्षेत्र असल्याचे मानण्यात येईल.

१९७१ अन्वये

सक्षम

प्राधिकरण

म्हणून शक्ती-

चा वापर

करण्याचे

बंद होणे.

४६. (१) गृहनिर्माण मंडळाची सर्व मालमता, मत्ता, अधिकार आणि दायित्वे ही, मंडळाच्या गृहनिर्माण स्थापनेच्या लगतपूर्वी, अशी मालमता, मत्ता, अधिकार आणि दायित्वे कोणत्याही गलिच्छ वस्ती मंडळाच्या सुधारण्याची जेथवर संबंधित असतील तेथवर, राज्य शासनाच्या वरीने मंडळाकडे हस्तांतरित होतील. विशिष्ट मत्ता व दायित्वे

(२) (अ) पोट-कलम (१) अन्वये कोणतीही मालमता, मत्ता, अधिकार आणि दायित्वे हस्तांतरित याचे शास्ती आहेत किंवा नाहीत याबाबत कोणतीही शंका किंवा विवाद उद्भवेल तर, ती बाब राज्य शासनाकडे हस्तांतरण. विचारार्थ पाठवण्यात येईल आणि राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल.

(ब) कोणताही निर्णय देण्यापूर्वी राज्य शासन, गृहनिर्माण मंडळ आणि नंडळ यांस, त्यांची अभिवेदने सादर करण्याची संधी देईल.

४७. (१) मंडळाच्या स्थापनेच्या तारखेच्या निकटपूर्वी, अस्तित्वात किंवा अंमलात असलेली व विवक्षित गृहनिर्माण मंडळ ज्यासध्ये पंक्तकार आहे अशी कोणत्याही स्वरूपाची सर्व निवाटे, करार व इतर सलेख हे कंसाटे व गलिच्छ वस्ती क्षेत्राच्या सुधारणेशी त्यांचा संबंध येतो तेथवर राज्य शासनाविरुद्ध किंवा राज्य शासनाच्या करार नवीन पूर्णपणे प्रवृत्त आणि प्रभावशील असतील आणि गृहनिर्माण मंडळाएवजी राज्य शासन स्वातं पक्षकाऱ्यामध्येन

अंमलात
आणणे.

असल्याप्रमाणे किंवा मंडळाच्या प्रयोजनार्थ राज्य शासनाच्या वतीने ते करून देण्यात आव्याप्रमाणे, ते प्रवर्तित करता येतील किंवा पूर्णपणे अं परिणामकारकपणे ते अंमलात आणता येतील.

(२) मंडळाच्या स्थापनेच्या तारखेस, गृहनिर्माण मंडळाकडून किंवा त्याविशद्द, करण्यात आलेला कोणताही दावा, अपील किंवा इतर वैध कार्यवाही अनिपिंत असेल तर, गलिच्छ वस्तीच्या सुधारणेशी तिचा संवंश येत असेल तेथेवर, असा दावा, अपील किंवा इतर वैध कार्यवाही ही, गृहनिर्माण मंडळाची मालपत्ता, संपत्ती, अधिकार व दायित्वे ही राज्य शासनाकडे हस्तांतरित झाली आहेत प्रा कारणावरून, समाप्त होणार नाहीत, बंद होणार नाहीत किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकार प्रतिकूल परिणाम होणार नाही तर, तो दावा, अपील किंवा इतर वैध कार्यवाही ही, राज्य शासनाकडून किंवा राज्य शासनाविशद्द, चालू ठेवता येईल, चालविता येईल व प्रवर्तित करता येईल.

प्रकरण नं०

गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रात पंचायतीची प्रस्तावना.

पंचायतीची प्रस्थावना.
४८. मंडळास, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, कोणत्याही गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रातील पंचायतीची स्थापना करता येईल.

पंचायतीचे कायद्याने संस्थापन.
४९. अशी प्रत्येक पंचायत ही मंडळाकडून देण्यात येईल असे “(गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्र) पंचायत” या नावाचे एक निगम निकाय असेल; तिची परंपरा अखड असेल व तिचा एक समाईक शिक्का असेल व जगम व स्थावर अशी दोन्ही प्रकारची मालपत्ता संपादन करण्याची, ती धारण करण्याची व तिची वित्तवैदीट लावण्याची व करार करण्याची तिला शक्ती असेल आणि उक्त नावाने तिला किंवा तीविशद्द दावा लावता येईल.

पंचायतीची रचना.
५०. (१) प्रत्येक पंचायतीत एक सरपंच, एक उप-सरपंच व मंडळ ठरवील त्याप्रमाणे ३ पेक्षा कमी व १३ पेक्षा अधिक नसतील इतके सदस्य असतील.

(२) सरपंच व उप-सरपंच घरून पंचायतीचे सदस्य हे, गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रातील रही वाशांसधून, मंडळाकडून नामनिर्देशित करण्यात येतील. अशा रीतीने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची नावे मंडळाकडून शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील.

अनेहंता.
५१. मंडळाच्या वित्तसरकारी सदस्यांच्या वाबतीत, कूलम ८ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अनहंतापेक्षी कोणत्याही अनहंतेस एखादी व्यक्ती अधीन होईल तर तो पंचायतीचा सदस्य म्हणून नामनिर्देशित होण्यास किंवा सदस्य म्हणून चालू राहण्यास अनहं ठरेल.

सदस्यांचा पदावधी.
५२. (१) या अधिनियमात अन्यथा तरतुद करण्यात येईल त्याशिवाय, पंचायतीचे सदस्य चार वर्षे मुद्रीपर्यंत पदधारण करतील.

(२) मंडळास, लेखी आदेशादरे आणि त्यात तम्बूद करण्यात येतील अशा कारणावरून, एकूण पाच वर्षपिक्का अधिक होणार नाही अशा सुदृढीपर्यंत उक्त कालावधी वाढविता येईल.

पदावधीचा प्रारंभ.
५३. पंचायतीच्या सदस्यांचा पदावधी, त्याच्या नामनिर्देशनाच्या तारखेपासून सुरु झाल्याने समजण्यात येईल.

सदस्यांनी पदावधा राजीनामा देणे.
५४. पंचायतीच्या कोणत्याही सदस्यास, सरपंचीला उद्देशून लेखी स्वरूपात आपल्या सहितीची आपल्या पदाचा राजीनामा देता येईल. उप-सरपंचास, सरपंचास उद्देशून तशाच लेखी स्वरूपात आपल्या सरपंचपदाचा किंवा सदस्यपदाचा राजीनामा देता येईल. सरपंचास, मुऱ्य कांडकारीं अधिकाऱ्यास उद्देशून तशाच लेखी स्वरूपात, आपल्या सरपंचपदाचा किंवा सदस्यपदाचा राजीनामा देता येईल. अशा प्रत्येक राजीनाम्याची नोटीस, विहित रीतीने देण्यात येईल आणि त्यातर संबंधित पद रिकार्ड होईल.

(३)

प५९.

ठराव,

(४)

बहुमतात

किंवा या

प्राचे वा

झाल्याचे

(५)

तरी, सं

असेल त्या

समेत वा

(६)

मंडळास,

करण्यासा

अधिकाऱ्या

५६.

विहित का

(७)

कामे पार

५७.

कामे पार

५८.

असेल किंवा

हेडसॉड केल

काढून टाकात

परत,

चौकीची केल

नसेल व त्या

सिवाय, त्या

(८)

आले असेल

किंवा सदस्य

५९.

काढून टाकात

रिकार्ड होई

निर्देशन करा

असेल त्या

वित्तसाच मुऱ्य

ग्राम आठ] महाराष्ट्र राजसन राजापत्र, ऑफिचियल १८, १९७३/अधिकार २६, शक १८९५ १५५

५५. (१) पंचायतीच्या कोणत्याही सदस्यास, सरपंच किंवा उप-सरपंच याविरुद्ध अविश्वासाचा अविश्वासाचा ठराव, विहित करण्यात येईल अशी त्यांसंबंधी नोटीस दिल्यानंतर, मांडता येईल. ठराव.

(२) पंचायतीच्या त्यावेळच्या एकूण सदस्यांपैकी दोन-तृतीयांशांपैकी कमी नसतील इतक्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संसत झाला तर ज्या तारखेस तो संसत झाला त्या तारखेसासून तीन दिवसांवरंतर, सरपंच किंवा ग्रामस्थिती, उप-सरपंच याने, त्यापूर्वीच त्याने राजीनामा दिला नसेल तर, पद धारण करण्याचे बंद होईल, आणि त्यानंतर, अशा सरपंचाने धारण केलेले पद, रिकामे झाल्याचे समजप्पात येईल.

(३) या अधिनियमात किंवा त्याअन्वये करण्यात आलेले नियम व विनियम यात काहीही असले तरी, सरपंच किंवा उप-सरपंच हा, ज्या सभेत त्याच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव चर्चाला जात असेल त्या सभेत, अध्यक्ष म्हणून काम पाहणार नाही, परंतु त्यास (मतदानाचा हक्क धरून) अशा सभेत बोलण्याचा किंवा अन्यथा तिच्या कायकाजात भाग घेण्याचा अधिकार असेल.

(४) सरपंच आणि उप-सरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी होतील अशा बाबतीत, मंडळास, दुसऱ्या सरपंचाचे व उप-सरपंचाचे नामनिर्देशन होईलोवर, सरपंचाच्या सर्व शक्तीचा वापर करण्यासाठी व त्याची सर्व कामे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करता येईल, परंतु अशा अधिकाऱ्यास, पंचायतीच्या कोणत्याही सभेत मतदानाचा अधिकार असणार नाही.

५६. पंचायत, विहित करण्यात येईल अशा कालातराने, सभा भरवील व आपल्या सभांसाठी पंचायतीच्या विहित करण्यात येईल अशा कार्यरीतीने अनुसरण करील.

सभा व
त्यांमध्ये
अनुसरावया-
ची कार्यरीती.

५७. सरपंच व उप-सरपंच, विहित करण्यात येतील अशा शक्तीचा वापर करतील व अशी सरपंच व कामे पार पाडतील.

उप-सरपंच
यांच्या शक्ती.

५८. (१) जो गैरवर्तणकीवद्दल दोषी असेल किंवा आपले कर्तव्य पार पाडण्यात ज्याने हयग्रह केली पदावरून असेल किंवा जो ती पार पाडण्यात वेसमर्थ ठरला असेल किंवा ते पार पाडात असताना ज्याने सातत्याने काढून टाकणे. हेळसोड केली झासेल अशा, सरपंच, किंवा उप-सरपंच धरून, कोणत्याही सदस्याला मंडळास पदावरून काढून टाकता येईल :

परंतु, पंचायत व संबंधित व्यक्ती यांस यथोचित नोटीस देऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने चौकशी केली नसेल, तसेच संबंधित व्यक्तीस आपले म्हणणे माडण्याची वाजवी सधी देण्यात आली नसेल व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आपला अहवाल डमळाकडे सादर केला नसेल त्याशिवाय, अशा कोणत्याही व्यक्तीस पदावरून काढून टाकता येणार नाही.

(२) ऐवाचा व्यक्तीस, सरपंचाच्या, उप-सरपंचाच्या किंवा सदस्याच्या पदावरून काढून टाकण्यात आले असेल त्याबाबतीत, ती व्यक्ती, पंचायतीच्या सदस्यांच्या राहिलेल्या पदावरीमध्ये, सरपंच, उप-सरपंच किंवा सदस्य म्हणून पुढी नामनिर्देशित होण्यास पात्र ठरणार नाही.

५९. असमर्थता, मृत्यु, राजीनामा, अनहंता, रजेशिवाय अनुपस्थिती यामुळे किंवा पदावरून रिकामी पदे काढून टाकल्यामुळे किंवा अन्यथा, सरपंच किंवा उप-सरपंच किंवा इतर सदस्य यांचे कोणतेही पद भरणे. रिकामे होईल तर, असे रिकामे पद, दुसऱ्या सरपंचाचे, किंवा उप-सरपंचाचे किंवा सदस्याचे नामनिर्देशन करून भरण्यात येईल, व अशी व्यक्ती, जिच्या जागी तिचे नामनिर्देशन करण्यात आले असेल त्या व्यक्तीने असे पद रिकामे झाले नसते तर जितक्या मुदतोपर्यंत पद धारण केले असते तितक्याचे मुदतीपर्यंत, सरपंच, उप-सरपंच किंवा सदस्य म्हणून पद धारण करील.

रिकाम्या ६०. (१) पंचायतीमध्ये कोणतेही पद रिकामे असेल त्या मुदतीत, पदावर असलेल्या सदस्यांस, पदामुळे कोणतेही पद रिकामे न झाल्याप्रमाणे, कार्य करतां येईल.

पंचायतीच्या

कामकाजास (२) सदस्याचे कोणतेही पद रिकामे असले तरी किंवा पंचायतीच्या रचनेत कोणतेही दोष वाढ न येणे. असलो तरी, पंचायतीस, कामकाज करण्याची शक्ती असेल; व जिला असे कामकाज करण्याचा हक्क नव्हता अशी एखादी व्यक्ती कामकाज चाल असताना उपस्थित राहिली होती किंवा तिने मतदान केले होते किंवा अन्यथा कामकाजात भाग घेतला होता असे त्यानंतर आढळून आले असले तरी, पंचायतीचे असे कामकाज घेत असेल.

(३) पंचायतीचे कोणतेही कृत्य किंवा कामकाज हे, त्या प्रकरणाच्या गुणवत्तेवर परिणाम न करणाऱ्या अशा कोणत्याही कृत्यातील किंवा कामकाजातील कोणत्याही दोषामुळे किंवा अनियमिततेमुळे किंवा केवळ अनौपचारिकतेमुळे अवैध ठरत असल्याचे समजप्यात येणार नाही.

कसुरीसाठी ६१. (१) या अधिनियमानुसार किंवा तदन्वये पंचायतीस प्रदान केलेल्या शक्तीचे तिने अधिक्रमण पंचायतीचे केले आहे किंवा उक्त शक्तीचा तिने गैरवापर केला आहे किंवा तिच्यावर लादण्यात आलेली कर्तव्ये किंवा विसर्जन किंवा सोपविष्यात आलेली कामे पार पाडण्यास ती अक्षम आहे किंवा कर्तव्ये व कामे पार पाडण्यात सातत्याने अधिक्रमण ती कसुर करीत आहे किंवा मंडळाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात कसुर करीत आहे असे मंडळाचे मत होईल तर, मंडळास, पंचायतीस स्पष्टीकरण देण्याची संधी दिल्यानंतर, शासकीय राजपत्रातोल आदेशाद्वारे—

(एक) अशा पंचायतीचे विसर्जन करता येईल, किंवा

(दोन) आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा मुदतीपर्यंत अशा पंचायतीचे अधिक्रमण करता येईल.

(२) पंचायतीचे अशारीतीने विसर्जन किंवा अधिक्रमण करण्यात येईल तेळ्हा, त्याचे पुढीलप्रमाणे परिणाम होतील—

(अ) विसर्जनाच्या बाबतीत, पंचायतीचे सर्व सदस्य विसर्जनाच्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा तारखेपासून व अधिक्रमणाच्या बाबतीत, अधिक्रमणाच्या आदेशाच्या तारखेपासून असे सदस्य म्हणून आपले पद सोडतील.

(ब) अशा विसर्जनाच्या किंवा अधिक्रमणाच्या मुदतीमध्ये पंचायतीच्या सर्व शक्तीचा, त्याबाबतीत मंडळाकडून वेळोवेळी तियक्त करण्यात येईल अशा व्यक्तीकडून किंवा व्यक्तीकडून वापर करण्यात येईल व पंचायतीती कर्तव्ये पार पाडण्यात येतील;

(क) पंचायतीमध्ये निहित असलेली सर्व मालमत्ता, विसर्जनाच्या किंवा अधिक्रमणाच्या मुदतीमध्ये राज्य शासनाकडे निहित होईल व राज्य शासनाच्या वतीने ती मंडळाकडून तारण करण्यात येईल.

प्रकरण दहा

पंचायतीची कामे, विस्त व्यवस्था व नियंत्रण.

पंचायतीची ६२. कलम २०, खड (व), (क), (ड) व (इ) खालील आपली सर्व किंवा कोणतीही कर्तव्ये, कर्तव्ये मंडळाने पंचायतीकडे सोपविलेली असतील त्याबाबतीत, पंचायत, मंडळाचे नियवण, निर्देशन व अधीक्षण यांस अधीन राहून—

(अ) मंडळाकडून करण्यात आलेली व परिरक्षणासाठी पंचायतीकडे सुपूर्द करण्यात आलेली कोणत्याही सुधारणाविषयक बांधकांमांची, परिरक्षणविषयक व दुरुस्तीविषयक कामे हाती वेईल;

भाग आठ

(व)

सेवाआवृत्त

(क)

वसूल क

(ड)

(ई)

परंतु

येईल व

येईल.

६३.

अंतर्भूत अस

नगरपालिका

इतर क्षेत्रां

याची तरतु

गलच्छ व

अतिरिक्त

(२)

फी व आव

करिता व

साठी, पंच

६४.

मग ती जो

व अटीवर

मालमत्ता

वापर करू

(२)

प्रयोजनपूर्ण

६५.

नियेशाचे

आलेली नां

आली असेल

६६.

करील.

६७.

वरोबर कौ

परंतु

केल्याशिवाय

असेल असा

(२)

प्राप्त आठ

दस्यांस

शी दोष

वा हक्क

मतदान

के तरी

रणन्या

डे किवा

केवल

तेकमणः

ये किवा

तत्यने

मंडळाचे

आतील

धिक्षमण

लप्रमाणे

करण्यात

सून असे

बाबतीत

हरण्यात

इतीमध्ये

लः

निर्देशन

आलेली

लः

प्राप्त आठ] महाराष्ट्र शासन दाखण्ड, अख्योदय १८, १९७३/ओरिजिन २६, शके १९९५ १५७

(व) मंडळाने पंचायतीकडे सुपूर्द्द केलेल्या सुधारणाविषयक कामांच्या परिरक्षणाच्या संबंधातील सेवाआकार वसूल करील;

(क) पंचायतीच्या अधिकारितेतील सरकारी जमिनीच्या भोगवटादारांकडून नुकसानभरपाई वसूल करील;

(द) सुधारणाविषयक कामांना झालेल्या कोणत्याही नुकसानीवट्ट मंडळास ताबडतोब कळवील ;

व

(ई) ज्या गोष्टी करण्यासाठी मंडळ पंचायतीस वेळोवेळी फर्माविल अशा इतर सर्व गोष्टी करील:

परतु, खंड (ब) अन्वये वसूल करावयाच्या सेवा आकाराचा दर, मंडळाकडून निश्चित करण्यात येईल व खंड (क) अन्वये वसूल करावयाच्या भरपाईचा दर, राज्य शासनाकडून निश्चित करण्यात येईल.

६३. (१) संबंधित स्थानिक प्राधिकरणाचे नियमन करण्याच्या कोणत्याही विधीमध्ये काहीही स्थानिक अंतर्भूत असेल तरी, कोणत्याही गलिंच्छ वस्ती सुधार क्षेत्रात अधिकारिता असणारी महानगरपालिका, प्राधिकरणानी नगरपालिका किंवा इतर कोणतेही स्थानिक प्राधिकरण हे, ज्याप्रमाणे ते आपल्या अधिकारितेतीला विवक्षित इतर क्षेत्रात पाणीपुरवठा व जलनिस्सारण आणि मेहतरकाम, स्वच्छता, दिवावती व इतर सेवांसाठी तरतूद याची तरतूद करते त्याच्याप्रमाणे ते उक्त क्षेत्रात उक्त सेवांची तरतूद करील; तसेच कोणत्याही करण्ये व कर, गलिंच्छ वस्ती सुधार क्षेत्राच्या बाबतीत मंडळाकडून याबाबतीत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा फी व आकार अंतर्कित सेवांचीही तरतूद करील.

(२) ज्या ठिकाणी पंचायत असेल तेथे, अशा रीतीने तरतूद करण्यात आलेल्या सेवांसाठी कर, साठी व ते फी व आकार देण्यासाठी पात्र असण्याच्या भोगवटादारांकडून व इतर व्यक्तींकडून, ते वसूल करण्या-देण्यासाठी करिता व देय असेलेली रक्कम संबंधित स्थानिक प्राधिकरणास वेळोवेळी देण्याची व्यवस्था करण्या-पंचायत साठी, पंचायत ही स्थानिक प्राधिकरणास जबाबदार असेल.

६४. (१) मंडळास, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थे, पंचायतीच्या वापरासाठी कोणतीही मालमत्ता मंडळाकडून मग ती जगम किंवा स्थावर मालमत्ता असो, मंडळाकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा शर्तीवर अभिहस्तराकित व अटीवर पंचायतीकडे अभिहस्तराकित करता येईल किंवा सोपविता येईल. ज्या प्रयोजनार्थे अशी केलेल्या किंवा मालमत्ता-अभिहस्तराकित किंवा सोपविष्यात आली असेल केवळ त्याच प्रयोजनार्थे अशा मालमत्तेचा मंडळाकडे वापर करणे हे पंचायतीचे कर्तव्य असेल.

(२) मंडळाच्या मान्यतेने, पंचायतीस, कलम २८, खंड (फ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे सामाईक मालमत्तेचा प्रयोजनार्थे गलिंच्छ वस्ती सुधार क्षेत्रातील कोणत्याही खुल्या जागेचा वापर करता येईल.

६५. पंचायत, कलम ३०, पोट-कलम (१) अन्वये मंडळाने दिलेल्या निदेशापैकी कोणत्याही कलम ३० निदेशाचे उल्लंघन करून आपल्या अधिकारितेत कोणत्याही नवीन इमारतीची उभारणी करण्यात (१) खालील आलेली नाही याबद्दल खाली करून घेईल. अशा रीतीने कोणत्याही नवीन इमारतीची उभारणी करण्यात निदेशाचा भग, आली असेल तर, पंचायत त्याबाबत मंडळास ताबडतोब कळवील.

६६. कलम ३१ अन्वये कोणतीही इमारत पाढून टाकण्याचे कामी पंचायत, मंडळास सहाय्य इमारती पाढून करील.

६७. (१) या अधिनियमाच्या प्रयोजनार्थे, सरपच हा, पंचायतीच्या वतीने, कोणत्याही व्यक्ती करार, वरोबर कोणताही करार करून तो कार्यान्वित करण्यास सक्षम असेल:

परतु, कोणताही करार, तेशा अर्थात ठराव समत करून पंचायतीने विनिर्देशपूर्वक प्राधिकृत केल्यापिवाय, करण्यात येणार नाही; तसेच ज्यामध्ये रुपये १,००० पेक्षा अधिक खर्च अंतर्भूत असेल असा कोणताही करार मुळ्य कार्यकारी अधिकाराच्या पूर्वमंजुरीशिवाय, करण्यात येणार नाही.

(२) प्रत्येक करार, विक्रित करण्यात येईल अशा रीतीने व नमुन्यात करण्यात येईल.

६८. (१) या अधिनियमान्ये जी वसूल करण्यासाठी पंचायतीस प्राधिकृत करण्यात आले आहे, अशी कोणतीही नुकसानभरपाई, सेवा आकार, कर, को किंवा इतर रक्कम देय होईल तेह्हा, पंचायत, कमीत कमी विलंबाने ते देण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीस, तिने देणे असलेल्या रकमेसंबंधीचे विल देण्याची व्यवस्था करील व त्यामध्ये, मागणीचा तपशील व ज्या तारखेस किंवा तारखेपूर्वी रक्कम देण्यात आली पाहिजे ती तारीख निर्दिष्ट करील.
- (२) जर कोणतीही व्यक्ती, विनिर्दिष्ट तारखेस किंवा तारखेपूर्वी, देय रक्कम देण्यात कम्पर करील तर, पंचायत विहित नमुन्यातील मागणीविषयक लेख, कसूरसारावर बजाववयाची व्यवस्था करील.
- (३) पोट-कलम (१) खालील प्रत्येक विल आणि पोट-कलम (२) खालील मागणीविषयक प्रत्येक लेख हा पुढील रीतीने पंचायतीचा सदस्य, अधिकारी किंवा कर्मचारी याजकडून सादर करण्यात व बजावण्यात येईल:
- (अ) विल किंवा लेख ज्या व्यक्तीस उद्देशून असेल त्या व्यक्तीस उक्त विल किंवा लेख देऊन किंवा देऊ करून, किंवा
- (ब) जर अशी व्यक्ती आढळत नसेल तर, त्या व्यक्तीच्या शेवटच्या माहित असलेल्या राहण्याच्या ठिकाणी, जर पंचायतीच्या हहीमध्ये असेल तर, विल किंवा लेख देऊन किंवा तिच्या कटुतातील कोणत्याही व्यवस्क पुरुष व्यक्तीस किंवा नोकरास विल किंवा लेख देऊन किंवा देल करून; किंवा
- (क) जर अशी व्यक्ती पंचायतीच्या हहीत राहत नसेल आणि इतर ठिकाणचा तिचा पता सरपाचास किंवा उक्त विल किंवा लेख काढण्याबद्दल निवेश देणाऱ्या इतर व्यक्तीस माहित असेल तेह्हा, उक्त पता असलेल्या पाकिटातून नोंदणीडाकदारा, अशा व्यक्तीकडे उक्त विल किंवा लेख अप्रेषित करून; किंवा
- (ड) उपरोक्त कोणतेही उपाय शक्य नसतील तेह्हा निदान दोन पंचासमक्ष, विल किंवा लेख ज्या इमारतीशी किंवा जमिनीशी संबंधित असेल तिच्या कोणत्याही ठळक ठिकाणी, विल किंवा लेख चिकटकून;
- (४) जी बद्दल यागणी लेख बजावण्यात आला असेल ती रक्कम लेव बजावण्यात आल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत देण्यात आली नाही तर, पंचायतीस जर्ती आणन् आणि विहित रीतीने कसूरद्वाराच्या जंगल मालमत्तेची विकी करून अशी रक्कम वसूल करता येईल;
- (५) जर पंचायत वर निर्दिष्ट केल्याप्रसाधे देय रक्कम वसूल करण्यास असर्थ असेल तर, तिला देय थकबाकीचे विवरण संडलास देऊन उक्त रक्मेच्या वसुलीसाठी मंडळास विनंती करता येईल आणि मंडळ, जमीन महसूलाची थकबाकी असल्याप्रमाणे, ती रक्कम वसूल करण्यासाठी त्या व्यक्तीविरुद्ध कार्यवाही करील;
- (६) या कलमान्ये पंचायतीने वसूल केलेल्या कोणत्याही रकमेदाखल, त्या व्यक्तीस, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात आणि अशा रीतीने, लेही पावती देण्यात येईल.
६९. (१) प्रत्येक पंचायतीसाठी एक निधी असेल व त्यास पंचायत निधी म्हणून संबोधण्यात येईल.
- (२) पंचायत निधीमध्ये पुढील रक्कम देण्यात किंवा ठेवण्यात येतील:
- (अ) कलम ६२, खंड (ब) खाली वसूल करण्यात आलेल्या सेवा आकाराची रक्कम;
- (ब) कलम ६२, खंड (क) अन्यथे वसूल करण्यात आलेली भरपाईची रक्कम;
- (क) एखाद्या स्थानिक प्राधिकरणास देय असलेले कोणतेही कर, को किंवा आकार याची कलम ६३ खाली करण्यात आलेली वसुलीची रक्कम;
- (ड) मंडळाकडून मिळालेल्या सर्व रक्कमा;
- (इ) अनुदान, देणगी व अंशदान म्हणून किंवा अन्यरीतीने, इतर साधनांद्वारे, पंचायतीस मिळालेला सर्व पैसा.

भाग आठ] नहाराष्ट्र शासन

७०. या अधिनियमाच्या उपबंधास अधीन राहत व त्य पंचायत निधी हा, विहित

७१. (१) पंचायतीस, मरीया पार पाडण्यासाठी आवश्यक तत त्याचे वेतन व भत्ते हेता कोणत्याही कर्मचाऱ्यास वंड कडतर्फ करता येईल:

परंतु कर्मचाऱ्यास आपले मोणताही आदेश देणार नाही.

(२) पंचायतीने दिलेल्या उपिष्ठात आल्याच्या तारखेपासून करता येईल आणि कार्यकारी ठ

परंतु, पंचायतीचा कर्मचाऱ्याचा कोणत्याही अपिलाचा नियम

७२. (१) पंचायत, दरबंध वसा तारखेस किंवा तारखेपूर्वी

(अ) पंचायत निधीतील मिळालेला अदाजित रकमा

(ब) आस्थापनेसाठी व

(२) असे विवरण मिळालेला किंवा उक्त कापाईकी कोणत्याही निवेश देण्यात येईल:

परंतु, मंडळ असे विवरण मिळालेला देण्यात किंवा कोणत्याही निवेश देण्यात कसूर करील तर समजप्यात येईल.

(३) सरपंच विहित करण्यात अवस्था करील, तो पंचायतीचा थहवाल पंचायतीपूढे मान्यतेसाठी ठेराविषयक विवरणपत्र विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, मंडळाकडे

७३. मंडळास,

(अ) पंचायतीच्या कोणत्याही फजात किंवा नियंत्रणाधीन अशा पंचायतीने पुरविणे आवश्यकित्याची; आणि

भाग आठ—८३

७०. या अधिनियमाच्या उपवंधानसाठे पंचायतीस मिळालेल्या सर्व रकमांवा या अधिनियमाच्या पंचायत उपवंधास अधीन राहुन व त्याच्या प्रयोजनार्थ, विनियोग करण्यात येईल आणि अशा सर्व रकमा निवृत्त विनियोग करण्यात निधी हा, विहित करण्यात येईल अशा अधिकरक्तेत ठेवण्यात येईल.

७१. (१) पंचायतीस, मंडळाच्या अनुभवीने, या अधिनियमाखालील आपली कर्तव्ये योजीचित-कर्मचाऱ्याची रोत्या पार पाडण्यासाठी आवश्यक असतील असे कर्मचाऱ्याची नियुक्त करता येतील व पंचायत निधी-नियुक्ती. तर त्याचे वेतन व असे देता येतील. पंचायतीस, वेळोवेळी, लेखा आदेशाद्वारे, तिने नियुक्त केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यास दंड करता येईल, त्यास निलंबित करता येईल, काढून टाकता येईल किंवा दूरीकरता येईल.

परंतु, कर्मचाऱ्यास आपले म्हणणे मानण्याची बाजवी संधी देण्यात आल्याशिवाय, पंचायत वसा कोणताही आदेश देणार नाही.

(२) पंचायतीने दिलेल्या अशा कोणत्याही आदेशाविरुद्ध, अशा कर्मचाऱ्यास तो आदेश कळविण्यात आल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत, मुळ्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अपेल सादर करता येईल आणि कार्यकारी अधिकाऱ्याच्या त्यावरील निर्णय अंतीम असेल :

‘परंतु, पंचायतीच्या कर्मचाऱ्यास आपले म्हणणे मांडण्याची बाजवी संधी देण्यात आल्याशिवाय, अशा कोणत्याही अफिलाचा निर्णय करण्यात येणार नाही.’

७२. (१) पंचायत, दरवर्दी, पुढील गोष्टीचे विवरण तयार करून, ते विहित करण्यात येईल अर्थसंकल्प अशा तारखेस किंवा तारखेपर्वी आणि अशा नमुन्यात, मंडळाकडे सादर करील :—

(अ) पंचायत द्विधीतील प्रारंभीची शिल्लक आणि निकट नंतरच्या वर्षासाठी पंचायतीस मिळाल्या अंदाजित रकमा;

(ब) आस्थापनेसाठी व तिची कर्तव्ये पार पाडण्यासाठी योजिलेला खर्च.

(२) वर्षे विवरण मिळाल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत, मंडळ त्यास मान्यता देईल किंवा उक्त कामापैकी कोणत्याही कामावरील खर्च वाढविण्याबद्दल किंवा तो कमी करण्याबद्दल निर्देश देईल :

परंतु, मंडळ असे निर्रज मिळाल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत, अशा विवरणास मान्यता देण्यात किंवा कोणत्याही कामावरील खर्च वाढविण्याबद्दल किंवा तो कमी करण्याबद्दल निर्देश देण्यात कसूर करील तर मंडळाने, उक्त विवरणास यथोचितरीत्या मान्यता किंवा असल्याचे समजप्पात येईल.

(३) सरपंच विहित करण्यात येईल अशा नमुन्यात पंचायतीचे लेखे ठेवील किंवा ठेवण्याची अवस्था करील. तो पंचायतीचा प्रशासन विषयक वार्षिक अहवाल तयार करील आणि लेखे व अहवाल पंचायतीपुढे मान्यतेसाठी ठेवील. मान्य करण्यात आलेल्या वार्षिक अहवालासह अशा लेखांचे वार्षिक विवरणपत्र विहित करण्यात येईल अशा तारखेस किंवा तारखेपूर्वी आणि विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, मंडळाकडे पाठविण्यात येईल.

७३. मंडळास,—

(अ) पंचायतीच्या कोणत्याही कामकाजाचे प्रतिवृत्त किंवा त्यातील उतारा पंचायतीच्या फजात किंवा नियंत्रणाधीन असलेले कोणतेही पुस्तक किंवा दस्तऐवज आणि मंडळाच्या भते अशा पंचायतीने पुरविणे आवश्यक असेल असे कोणतेही विवरणपत्र, लेखा किंवा अहवाल मार्ग विष्याची; आणि

भाग आठ—८८

कामकाजाचे प्रतिवृत्त इत्यादी मार्गविष्याची शब्दती.

(ब) (एक) जो कोणतीही गोष्ट अशी पंचायत करण्याच्या बेतात असेल किंवा तिळ्याकडून करण्यात येत असेल अशा कोणत्याही गोष्टीबद्दल कोणतीही आंतर्गत असल्याचे मंडळास दिसून आल्यास त्या आक्षेपांवर किंवा,

(दोन) मंडळास पुरविणे शक्य असेल आणि पंचायतीने विवकित गोष्ट करणे आवश्यक आहे असे मंडळास दिसून येईल अशा कोणत्याही माहितीचा;

विचार करण्यास आणि अशा गोष्टी करण्यापासून (पंचायत) परावृत्त झाली नाही याबद्दलची किंवा अशा गोष्टी का केल्या नाहीत याबद्दलची काऱण नमूद करणारे लेखी उत्तर बाजवी मुदतीच्या आत मंडळाकडे देण्यास, पंचायतीस भाग पाडण्याची शक्ती असेल.

७४. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास किंवा याबाबत त्याने लेखी प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही अधिकाऱ्यास, सर्व बाजवी बेळी, कोणत्याही पंचायतीच्या कार्यालयात प्रवेश करता येईल अधिकाऱ्याची आणि तेथील कोणतेही अभिलेख, नोंदवहा किंवा इतर दस्तऐवज याचे निरीक्षण करता येईल. आणि किंवा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने किंवा यथास्थिती, अशा अधिकाऱ्यान केलेल्या निरीक्षण कोणत्याही टिप्पण्याचे, कोणत्याही असल्यास, पालन करील.

अधिकाऱ्याची
पंचायतीच्या
कार्यालयाची
निरीक्षण करा
व्याची शक्ती

निरीक्षण करा-
ण्याची आणि
वैविक
मार्गदर्शन
करण्याची
प्राधिकृत
अधिकाऱ्याची
किंवा
व्यक्तीची
शक्ती.

७५. पंचायतीने हाती घेतलेल्या कोणत्याही कामाचे कार्यक्षम आणि काटकसरी परिरक्षण करण्याच्या प्रयोजनासाठी मंडळाने सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास किंवा व्यक्तीस त्या प्रयोजनासाठी पंचायतीस तांत्रिक मार्गदर्शन किंवा सहाय्य देणे आवश्यक वाटेल तर, अशा रीतीने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास किंवा व्यक्तीस नियत कालाने अशा कामाचे निरीक्षण करता येईल आणि अशा कामासंबंधी तिळा आवश्यक वाटेल असे मार्गदर्शन, सहाय्य किंवा सल्ल देता येईल; आणि निरीक्षणात त्याच्या निर्दर्शनास आलेल्या कोणत्याही नियमबाबू गोष्टी आणि त्यांच्या सुधारणेसाठी त्याच्या सूचना दर्शविणारा निरीक्षणाची वैरील एक अहवाल, तो, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत, सरपंचाकडे पाठविल.

७६. (१) पंचायतीच्या लेखापरीक्षा लेखापरीक्षा राज्य शासनास योग्य वाटेल अशा रीतीने त्याच्याकडून पार पाडण्यात येईल आणि लेखापरीक्षा पैरं झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत लेखापरीक्षा टिप्पणीची एक प्रत मंडळाकडे आणि पंचायतीकडे अप्रेषित करण्यात येईल.

(२) पोट-कलम (१) मध्ये निर्दिष्ट केल्ली लेखापरीक्षा टिप्पणी मिळाल्यानंतर पंचायत एक तर लेखापरीक्षा टिप्पणीत दाखवून देण्यात आले असतील असे कोणतेही दोष किंवा नियमबाबू गोष्टी याच्या बाबतीत उपाययोजना करील आणि अशारीतीने ती करण्यात आल्याबद्दलची सूचना तीन महिन्यांच्या आत मंडळाकडे पाठवील किंवा उक्त कालावधीच्या आत अशा दोषासंबंधी किंवा नियमबाबू गोष्टीसंबंधी ती देऊ इच्छीत असेल असे आणखी कोणतेही स्पष्टीकरण मंडळास देईल.

(३) अशी सूचना किंवा स्पष्टीकरण मिळाल्यावर, मंडळास लेखापरीक्षा टिप्पणीत चर्चिलेल्या सर्व किंवा कोणत्याही बाबीसंबंधात,—

(अ) पंचायतीने दिलल्या सूचनेचा किंवा स्पष्टीकरणाचा स्वीकार करता येईल आणि आक्षेप काढून टाकावा अशी राज्य शासनाकडे शिफारख करता येईल;

(ब) नंतरच्या लेखापरीक्षेच्या बेळी किंवा कोणत्याही अगोदरच्या तारखेस त्या बाबीची पुनर्तपासणी करण्यात यादी अशी सूचना करता येईल; किंवा

पासून
पोट-
अवच
अर्गेत
करण्य
नियम
आणि
वसल्य
गोष्टी
प्यात

(५)
आणखी
अवैध
त्यासाठी
मुळे आ
होती प

आर्थि
कलम
बाबा

तिच्या
पंचाय
अशा
असल

(६)
कोणत्याही
फेरबदल
जिल्हा न्यू
असा असि
आणि परी
आदश अ

७७.
आली आ
किंवा करा
तरतद करा
असा निवे

परंतु,
१० टक्क्य
देता येईल

भाग अ

तस्याकड़न
ग्रास दिसून

आवश्यक

याबद्वाली
तर बाब्दीइतर कोण-
त्रिता येइल
प्रेइल. आणि
निरोक्षणरी परिरक्षण
कृत कैलेला
किंवा सहाय्य
क्तीस नियत-
क वाटेल असे
ग्रास आलेला
रा निरोक्षण-ने त्याच्याकडन
रीक्षा टिप्पणीची
प्राय योष्टी योच्या-
महिन्यांच्या आत
ताण्या गोष्टीसंबंधीत चर्चिलेल्या संव
ईल आणि आजैप

दीची पुनर्तपासणी

(क) लेखापरीक्षा टिप्पणीत दाखवून देण्यात आलेले दोष किंवा नियमबाह्य गोष्टी किंवा त्यापैकी कोणतही दोष किंवा नियमबाह्य गोष्टी दूर करण्यात आलेल्या नाहीत किंवा त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही असे धरून चालता येईल.

(४) मंडळ, पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेली सूचना किंवा स्पष्टीकरण त्याला मिळाल्या-पासून एक महिन्याच्या आत किंवा पंचायत अशी सूचना किंवा स्पष्टीकरण देण्यास चुक्केल त्याप्रसंगी, उक्त पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेला तीन महिन्यांचा कालावधी समाप्त आल्यावर, आपल्या निर्जयासंबंधीच्या अहवाल राज्य शासनाकडे पाठवील आणि अशा अहवालाची एक प्रत लेखापरीक्षाकडे व पंचायतीकडे अप्रसित करील. कोणतेही दोष किंवा नियमबाह्य गोष्टी दूर केलेल्या नाहीत किंवा त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही असे मंडळ धरून चालत असेल तर, मंडळ, त्या च्या मते दोष किंवा नियमबाह्य गोष्टी नियमात बसविता येऊ शकतील किंवा कसे आणि तसे नियमात बसविता येत असल्यास कोणत्या रीतीने आणि नियमात बसविता येत नसल्यास ते क्षमापित करता येतील किंवा काय आणि तसे क्षमापित करता येत असल्यास कोणत्या प्राधिकाराने या गोष्टी अहवालात नमूद करील. मंडळ त्या दोषांशी किंवा नियमबाह्य गोष्टीची संबंधित असतील अशा रक्कमावर त्याच्या मते, यात यापुढे उपबंधित केल्याप्रमाणे, अधिभार लाद-प्यात याचा किंवा स्था भारित करण्यात याच्यात किंवा काय हेही नमूद करील.

(५) राज्य शासनास, मंडळाच्या अहवालावर विचार केल्यानंतर आणि त्यास आवश्यक वाटेल अशी आणखी चीकशी केल्यानंतर, विधिविरोधी दिसून येईल अशी कोणतेही बाब नामंजूर करता येईल आणि अवैध रक्कम देणाऱ्या किंवा रक्कम देण्यास प्राधिकृत करण्याच्या व्यक्तीवर अधिभार लादता येईल आणि त्यासाठी जबाबदार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर त्या व्यक्तीच्या अक्षम्य हयगयीमुळे किंवा गैरवतणुकी-मुळे आलेल्या तुटीची किंवा जालेया तोटाची रक्कम किंवा त्या व्यक्तीने जी हिशेवात घेणे आवश्यक होती परतु तिने ती घेतली नसेल अशी मिळालेली कोणतेही रक्कम भारित करता येईल;

आणि—

(अ) ज्या व्यक्तीवर अधिभार किंवा भार लादण्यात आला असेल ती व्यक्ती सदस्य असल्यास, कलम ७९, पोट-कलम (२) आणि (३) मध्ये विहित केलेल्या रीतीने तिच्याविरुद्ध कायेवाही करण्यावाहत मंडळास निवेश देता येईल; आणि

(ब) ज्या व्यक्तीवर अधिभार किंवा भार लादण्यात आला असेल ती व्यक्ती सदस्य नसेल, तर तिच्याकडून स्पष्टीकरण घेतल्यावर अधिभार किंवा भार लादण्यात आलेली रक्कम अशा व्यक्तीने पंचायतीस दिली पाहिजे असा, लेखी आदेशाद्वारे निवेश, देता येईल, आणि एक महिन्याच्या आत अशारीतीने रक्कम देण्यात आली नाही तर, राज्य शासन ती, जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करून ती पंचायत निधीत जमा करील.

(६) या कलमाखालील अधिभार किंवा भार लादण्याच्या आदेशामुळे बाधा पोहोचलेल्या कोणत्याही व्यक्तीस, राज्य शासनाचा निर्णय तिला मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अशा आदेशात फेरबदल करण्यासाठी किंवा तो रद्द करण्यासाठी बहुमंजूरीत शहर दिवाणी न्यायालयाकडे आणि इतर ठिकाणी जिल्हा न्यायालयाकडे अजं करता येईल; आणि आवश्यक वाटेल असा पुरावा घेतल्यानंतर त्या न्यायालयास असा अधिभार किंवा भार कायम करता येईल, त्यात फेरबदल करता येईल किंवा त्याची सूट देता येईल आणि परिस्थितीनुरूप त्यास योग्य वाटेल अशा दावाखाचीसंबंधी आदेश देता येईल. न्यायालयाने दिलेला आदेश अंतिम असेल.

७०. (१) निकटीच्या प्रसंगी जे पार पाडण्यास किंवा करण्यास पंचायतीस शक्ती प्रवान करण्यात निकटीच्या आली आहे आणि जनतेच्या आरोयासाठी किंवा सुरक्षिततेसाठी त्याच्या मते जे ताबडतीव पार पाडणे प्रसंगी कामे किंवा करणे आवश्यक असेल असे कोणतेही काम पार पाडण्याची किंवा कोणतेही कृत्य करण्याची मंडळास पार पाडणे, तरतुद करता येईल आणि काम पार पाडण्याचा किंवा कृत्य करण्याचा खर्च पंचायतीन ताबडतीव द्यावा असा निवेश देता येईल:

परत, मंडळास, प्रत्यक्ष खर्चाची रक्कम किंवा निकटपूर्वीच्या वर्षातील पंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या १० टक्क्यापेक्षा अधिक नसेल इतकी रक्कम, यापैकी जी कमी असेल ती रक्कम देण्यास पंचायतीस निवेश देता येईल.

(२) अशा रीतीने खर्च देण्यात आला नाही तर मंडळास जिच्या ताब्यात पंचायत निधी डेवण्यात आला असेल त्या व्यक्तीने तिच्या ताब्यातील अशा निवीच्या शिलकीमधून असा खर्च किंवा त्यातील शक्य असेल तितका खर्च द्यावा असा निदेश देता येईल आणि अशी व्यक्ती अशा निदेशाचे पालन करील. अशा आदेशास अनुसरून करण्यात आलेल्या कोणत्याही प्रदानामध्ये, अशारीतीने देण्यात आलेल्या रकमें संबंधातील पंचायती प्रत असलेल्या सर्व दायित्वातून अशा व्यक्तीची पुरेशा प्रमाणात मुक्तता होईल.

मंडळाने
दिलेल्या
अनुदेशांचे
पंचायतीने
पालन करणे.

७८. पंचायत, या अधिनियमाखालील आपली कर्तव्ये आणि कामे पार घाडताना, मंडळ वेळोवेळी देईल अशा कोणत्याही अनुदेशांचे पालन करील.

हानी, अपव्यय
किंवा
दुष्प्रयोग
आसंबंधातील
सदस्याचे
दायित्व.

७९. (१) पंचायतीच्या ज्या कोणत्याही पैशाची किंवा इतर भालभत्तेची हानी, अपव्यय किंवा दुष्प्रयोग झाला असेल व त्यात पंचायतीचा एखादा सदस्य पक्षकार असेल किंवा अशा सदस्याच्या गैरवतंणुकीमुळे किंवा सदस्य म्हणून असलेल्या त्याच्या कर्तव्यात त्याने अक्षम्य हयगय केल्यामुळे अशी हानी हानी असा संबंधातील अपव्यय किंवा दुष्प्रयोग झाला असेल तर पंचायतीचा असा प्रत्येक सदस्य, अशा हानीबद्दल, अपव्ययावद्दल किंवा दुष्प्रयोगाबद्दल व्यतीक्षा: जबाबदार असेल.

(२) संबंधित सदस्यास, तद्विरुद्ध कारण दर्शविण्याची वाजवी संधि दिल्यानंतर, पंचायतीच्या कोणत्याही पैशाची किंवा इतर भालभत्तेची हानि, अपव्यय किंवा दुष्प्रयोग हा, त्याच्या गैरवतंणुकीचा किंवा अक्षम्य हयगयीचा प्रत्यक्ष परिणाम आहे अशी मंडळाची खात्री होईल तर मंडळ, अशा हानीची, अपव्ययाची किंवा दुष्प्रयोगाची प्रतिरूपी करण्यासाठी आवश्यक असेल अशी रक्कम नियत तारखेपूर्वी अशा सदस्याने पंचायतीस द्यावी असा लेखी आदेशाद्वारे त्यास निदेश देईल.

(३) अशा रीतीने रक्कम देण्यात आली नाही तर ती ज्यान महसूलाची थकदाकी असल्याप्रमाणे बसूल करण्यात येईल आणि बसूल होईल तेव्हा, मंडळ, ती पंचायत निधीत जमा करील.

(४) मंडळाच्या या कलमाखालील निर्णयामुळे बाधा पोहोचलेल्या कोणत्याही व्यक्तीस आपले गान्धारण दूर करण्यासाठी तत्सम मुदतीत कलम ७६, पोट-कलम (६) मध्ये उत्पवंधित कल्याप्रमाणे त्यायालयाकडे वर्ज करता येईल आणि त्यायालय त्या कलमाखाली जो आदेश देऊ शकते असा कोणताही आदेश त्यास देता येईल.

अधि-
निधभाष्या
झ्योजनासाठी
प्रवेश करणे.

८०. पंचायतीने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीने, पंचायतीस प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करण्याच्या किंवा तिच्यावर लादण्यात आलेली कर्तव्ये पार पांडप्याच्या झ्योजनासाठी आणि या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये प्राधिकृत केलेली आवश्यक अशी कामे पार पांडप्याच्या झ्योजनासाठी गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रातील कोणत्याही इमारतीत किंवा जिमिनीवर प्रवेश करणे विधिशाहृ असेल.

प्रकरण अकरण

कांक्षी

मंडळाच्या
दस्तऐवजांचे
अधिप्रमाणन.

८१. मंडळाच्या सर्व अनुशासा, आदेश, निर्णय, नोटिसा आणि इतर दस्तऐवज, मुख्य कांयकारी अधिकाऱ्यांच्या कांयाच्या किंवा मंडळ याबाबतीत प्राधिकृत करील अशा इतर अधिकाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या सहीने मंडळासाठी आणि त्याच्या वर्तीने अधिप्रमाणित करण्यात येतील.

विवरण
इत्यादी
पुरविणे.

८२. मंडळ, त्याचे कामकाज चालविणे, त्याच्या प्रभारातील मालभत्ता, निधी आणि काम यासंबंधीची किंवा कोणतेही नियोजित काम किंवा योजना यासंबंधीची, राज्य शासन वेळोवेळी फर्मावील अशी चिवरणे, काकडेवारी, अहवाल, लेख आणि इतर माहिती राज्य शासनास पुरवील.

निरीक्षा
या त्याचन
मै पाच
किंवा
इमारंत

इमा
विवे
मूली
ता द

आण
दुसरे
अशा
आवश्यक
ही, यथार्थ

८५.
तदन्वये प्र
कोणतीही
प्रयोजनास
किंवा काम

(२)
प्रवेश करण
भागणी केल

(३)
स्थानीय शक्ति
कायम स्वरू
मंडळाकडून

८६.
चरणे, आणि

(४)
आवश्यक

(५)
अडवण त
विने घसा दर

त आंशि
य असेल
आदेशास
पंचायती

देवोदेवो

अपश्च
दस्याच्या
रशी हानी
व्यावहाल

कोणत्याही
वा अक्षम्य
ची किंवा
पंचायतीस

तथाप्रभाषणे

तिस आपले
हेत्याप्रभाषण
किंतु असा

। करण्यात
गडण्याच्या
कामे पार
जमिनीवर

कारी अशि-
धेकाच्याच्या

आणि कांचे
वी फर्माविल

८३. मंडळाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीने, कोणतीही चौकशी करणे, प्रवेश निरीक्षण करणे, जनगणना करणे, मोजमाप घेणे, मूल्यनिर्धारण करणे किंवा सर्वेक्षण करणे किंवा करण्याची या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये प्राधिकृत करण्यात आले असेल किंवा या अधिनियमाच्या किंवा शक्ती त्यावरव्यं दिलेली कोणतीही नोटीस, नियम, विनियम किंवा आदेश याच्या प्रयोजनार्थ किंवा त्यास अनुसरूप जे पार पाडणे आवश्यक असेल असे कोणतेही काम पार पाडणे यासाठी, सहायक किंवा कामगार याच्यासह किंवा त्याच्याशिवाय, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी गलिच्छ वस्ती सुधारे क्षेत्रातील कोणत्याही इमारतीत किंवा जमिनीवर प्रवेश करणे वैध असेल.

८४. मंडळास, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे—

(अ) या अधिनियमाचे उपद्रव ज्यास लागू होतील अशा गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रातील कोणत्याही शक्ती इमारतीतील किंवा जमिनीतील कोणतेही जलनिःसारण, शौचकूप, मुक्ती, मलकुटी, नळ, मलप्रणाल किंवा जलमार्ग याचे निरीक्षण करण्यास आणि स्वेच्छानिर्णयाने यथास्थिती, जलनिःसारण, शौचकूप, मुक्ती, मलकुटी, नळ, मलप्रणाल किंवा जलमार्ग यामधील कोणताही उपद्रव याचेविषयाच्या किंवा तो दूर करण्याच्या प्रयोजनांसाठी जमीन खोदून घेण्यास ;

(ब) गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रातील चालू वाधकामाचे तिरीक्षण करण्यास, जमीन समग्रतीवर आण्यास किंवा कोणतेही मीटर हलविष्यास, त्याची चाचणी घेण्यास, ते तपासण्यास, त्याच्या जागी दुसरे बसविष्यास किंवा मीटरवै चाचन करण्यास, कोणत्याही व्यक्तीस प्राधिकृत करता येईल.

अशा निरीक्षणानंतर आणि उपद्रव कोणताही असल्यास, तो थांबविष्यासाठी किंवा तो दूर करण्यासाठी बावश्यक ती कारवाई केल्यानंतर खोदण्यात आलेली जमीन आणि खोदण्यात आलेली इतर बांधकामे ही, प्रथास्थित भरण्यात येतील, पूर्ववत करण्यात येतील किंवा चागल्या स्थितीत आण्यात येतील.

८५. (१) मंडळाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीस, या अधिनियमाद्वारे किंवा ज्या जमिनी-तदन्वये प्राधिकृत केलेल्या कोणत्याही कामासाने शंभर मीटरव्या आतील कोणत्याही जमिनीवर तेथे वर काम चालू कोणतीही माती, बारीक खडी, दगड किंवा इतर सामग्रीठेवण्याच्या किंवा अशा कामाच्या ठिकाणी जाण्याच्या असेल तिला प्रयोजनासाठी किंवा ती कामे पार पाडण्यासाठी सर्वधित असतील अशा इतर कोणत्याही प्रयोजनांसाठी, सहायक लागून किंवा कामगार याच्यासह किंवा त्याच्याशिवाय प्रवेश करता येईल.

(२) अशा रीतीने प्राधिकृत करण्यात आलेली व्यक्ती, पोट-कलम (१) अन्वये कोणत्याही जमिनीवर प्रवेश करण्यापूर्वी, त्याचे प्रयोजन नमूद करील आणि भोगवटादाराने किंवा भालकाने कृपण घालण्याची करण्याची मागणी केल्यास, अशा प्रयोजनासाठी आवश्यक असेल इतक्या जमिनीला तो कृपण घालील.

(३) अशा रीतीने प्राधिकृत करण्यात आलेली व्यक्ती, या कलमाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही शक्तीचा वापर करताना शक्यतो कमी हानि पोहोचवील आणि अशा कोणत्याही हानीबद्दल मग ती कायम स्वल्पाची किंवा तात्पुरती असो, अशा जमिनीच्या मालकास किंवा भोगवटादारास किंवा त्या दोघांस पडलाकडून भरणाई देण्यात येईल.

८६. मंडळाने या बाबतीत लेखी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही जागी प्रवेश इमारतीत करणे, वाणि

(अ) अशा रीतीने प्रवेश करण्यासाठी कोणताही दरवाजा, द्वार किंवा इतर अडवण उघडणे तिला आवश्यक वाटत असेल तर, आणि

(ब) भालक किंवा भोगवटाद्वार अनुपस्थित असेल किंवा उपस्थित असून असा दरवाजा, द्वार किंवा उघडवण उघडण्यास नकार देईल तर

दिले असा दरवाजा, द्वार किंवा अडवण उघडणे किंवा उघडण्यास लावण्ये हे विधिसंमत असेल.

प्रवेश करणे. ८७. वाजवी वेळांव्यतिरिक्त आणि सूर्योदय ते सूर्यास्त याभधील वेळेव्यतिरिक्त, या अधिनियमाखाले किंवा तदन्वये प्राधिकृत केलेला प्रवेश करता येणार नाही.

भोगवटादार ८८. या अधिनियमात उत्पंथित केले असेल त्या व्यतिरिक्त, भोगवटादाराच्या किंवा भोगवटादार मालक नसल्यास, तिच्या मालकाच्या संमतिशिवाय, कोणत्याही हमारतीत किंवा जमिनीदर प्रवेश करणे याची सर्व- किंवा यथास्थिती, मालकास अशा रोतीने प्रवेश करण्यात साधारणपणे उद्देश असल्याबद्दलची चोवीस तासांपेक्षा कमी नसेल अशी लेखी नोटीस दिल्या शिवाय, अशा रोतीने संमती प्रवेश करता येणार नाही: मिळविणे.

परंतु, निरीक्षण करावयाची जागा ही, गुरांना गोठा, शौचकूप, मुली किंवा एखादे चालू बांधकाम असेल तर अशा कोणत्याही नोटिशीची आवश्यकता असणार नाही.

गलिच्छ वस्ती ८९. मंडळास, लेखी आदेशाद्वारे, गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्रात कोणत्याही दुर्गंधीजनक किंवा घातक दुर्गंधीजनक घंटा चालविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्या आदेशात विनियोजिष्ठ करण्यात येईल अशा मुदतीच्या आत, त्या क्षेत्रामधून तो धंदा हलविण्याचा निवेश देता येईल:

परंतु, धंदा चालविणाऱ्या व्यक्तीस, आदेश का काढण्यात येऊ नये यासंबंधीचे कारण दर्शविण्याची वाजवी संघी दिल्याखेरीज, या कलभाषणालील कोणत्याही आदेश काढण्यात येणार नाही.

न्यायाधिकरण ९०. महाराष्ट्र गलिच्छ वस्ती (सधारणा, निरूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ याचे कलम २, खंड (एक) अन्वये प्रस्थापित करण्यात आले न्यायाधिकरण हे, या अधिनियमाखाली अपिलाच्या सुनातदनुसार, त्या अधिनियमाच्या कलम ४५ चे उत्पंथ (तदन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही विनियोजनासह आणि त्या अधिनियमाखालील न्यायाधिकरणाशी संबंधित असलेले इतर उत्पंथ हे) (परिस्थितीनुसार करिता, अशा न्यायाधिकरणास आणि अशा न्यायाधिकरणाच्या वावतीतही लागू होतील).

अपिले ९१. (१) या अधिनियमात अन्यथा स्पष्टपणे उत्पंथित केले असेल त्याव्यतिरिक्त, मंडळाकडून काढण्यात अथवा देण्यात आलेल्या कोणत्याही नोटिशीमुळे, आदेशामुळे अथवा निवेशामुळे कोणत्याही व्यक्तीस बाधा पोहोचली असेल तर तिला, अशी नोटीस, आदेश अथवा निवेश काढण्यात आल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या मुदतीत, न्यायाधिकरणाकडे अपील करता येईल.

(२) या अधिनियमाखालील प्रत्येक अपील, लेखी विनंतीअर्जीद्वारे करण्यात येईल आणि ज्याविरुद्ध अपील करण्यात आले असेल अशा नोटिशीची, आदेशाची अथवा निवेशाची एक प्रत त्यासोबत जोडण्यात येईल.

(३) अपील दाखल केल्यावर, नोटीस, आदेश अथवा निवेश याच्या अंगलबजावणी संबंधीचे सर्व कामकाज आणि त्याच्या कोणत्याही उल्लंघनासंबंधीचे सर्व खटले, अपिलाच्या निर्णयापर्यंत, आस्थापित ठेवण्यात येतील; अपिलामध्ये उक्त नोटीस, आदेश किंवा निवेश रद्द ठरविण्यात येईल तर, उक्त नोटीस आदेश किंवा निवेश याचा भ्रंग हा अपराध म्हणून समजप्पात येणार नाही.

(४) अपीलकर्त्त्याचे म्हणणे ऐकल्याशिवाय अथवा त्याला आपले म्हणणे व्यक्तीश: अथवा त्याच्या विधिकरण्यात येणार नाही.

(५) अपिलावरील न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम असेल आणि त्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात हरकत घेता येणार नाही.

[भाग तीन]
मात्रा आठ]

९२.
आदेशापे अपयत वाढविणे
प्रिया अथवा
शर्तीचे उल्लंघन
सहा महिन्यां
दडापी शिक्षा

(३) या
प्रवेश करण्या
किंवा असावा
प्रोत्साहन वि
द्युतमा कारार

(४) या
कपनीचे काम
कपनीला जरू
येईल व त्यात

परंतु, अ
म्हणून आपा
कोणत्याही
ठरणार नाही

(५) प
कपनीने केल
इतर अधिक
दुलक्ष करून
अधिकारीसह
कार्यवाही क

स्पष्टीक

(अ)
इतर स

(ब)

९३.
कोणतेही न

आलेल्या
आल्यावेरी
कोर्पसल्या

नियमाखाली

भोगवटादार

प्रवेश करता

ग करण्याची

अशा रीतीने

व्रकाम असेल

किंवा धातक

ग आत, त्या

आची वाजवी

याची कलग

गंज्या सुना-

प्रसेल आणि

नियसुसाह

स्थतीपुसार

प्रयोजना-

, मंडळा-

निदेशामुळे

काढण्यात

ज्याविरुद्ध

त्यासोबत

धीचे सर्व

आस्थगित

तर, उक्त

शा विधि-

त निर्णय

याल्यात

१२. (१) या अधिनियमान्वये काढण्यात अथवा देण्यात आलेल्या कोणत्याही नोटिशीचे शास्त्रि आदेशाचे अथवा निदेशाचे पालन करण्यास जो कोणी कसूर करील त्यास, दोषी ठरल्यानंतर, तीन महिन्यांपर्यंत वाढविता येईल इतक्या कारावासाची अथवा एक हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या दडाची शिक्षा अथवा या दोन्ही शिक्षा देण्यात येतील.

(२) कलम ३० अथवा त्या कलमाचे पोट-कलम (४) अन्वये लादलेल्या कोणत्याही अटीचे किंवा शर्तीचे उल्लंघन करून, जो कोणी कोणतेही काम सुरु करील किंवा सुरु करवील त्यास, दोषसिद्धीनंतर सहा महिन्यांपर्यंत वाढविता येईल इतक्या कारावासाची आणि एक हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या दडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील.

(३) या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये ज्या कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही इमारतीत किंवा जमिनीवर प्रवेश करण्यास प्राधिकृत करण्यात आले असेल त्या व्यक्तीस प्रवेश करण्यास जो कोणी अडथळा निर्माण करील किंवा असा प्रवेश केल्यानंतर अशा व्यक्तीस उपद्रव देईल किंवा असा अडथळा करण्यास किंवा उपद्रव देण्यास प्रोत्साहन किंवा विथावणी किंवा अपप्रेरणा देईल त्यास, दोषसिद्धीनंतर, तीन महिन्यांपर्यंत वाढविता येईल इतक्या कारावासाची शिक्षा आणि एक हजार रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या दडाची शिक्षा होईल.

(४) या अधिनियमान्वये अपराध करण्यारी व्यक्ती कंपनी असेल, तर असा अपराध घडण्याच्या वेळी कंपनीचे कामकाज चालविण्यासाठी ज्या व्यक्तीकडे कंपनीचा प्रभार असेल व अशा कारभाराबद्दल जी व्यक्ती कंपनीला जबाबदार असेल अशी प्रत्येक व्यक्ती, तसेच कंपनी ही, अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल व त्यानुसार त्यांच्याविरुद्ध कार्यवाही केली जाण्यास ती पाव ठरेल :

वरंतु, असा कोणताही अपराध हा, आपल्या माहितीशिवाय झालेला आहे किंवा असा अपराध घडू नये म्हणत आपण सर्व वाजवी दक्षता घेतली होती असे कोणतीही व्यक्ती सिद्ध करील तर, या पोट-कलमातील कोणत्याही मजकुरामुळे, अशी कोणतीही व्यक्ती या अधिनियमात तरतुद केलेल्या कोणत्याही शिक्षेस पात्र ठरार नाही.

(५) पोट-कलम (४) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाखालील अपराध एखादा कंपनीने केला आहे आणि असा अपराध हा, कंपनीचा कोणताही संचालक किंवा व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी यांच्या संमतीने किंवा त्याने कानाडाला केल्याने झाला आहे किंवा असा अपराध हा त्याते दुर्लंभ केल्यामुळे झाला आहे असे सिद्ध करण्यात येईल तर, असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारीसुद्धा, उपरोक्त अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्यानुसार त्यांच्याविरुद्ध कार्यवाही केली जाण्यास आणि शिक्षेस ते पाव ठरतील.

स्पष्टीकरण :—या कलमाच्या प्रयोजनांसाठी,—

(अ) “कंपनी” म्हणजे, निगम निकाय आणि त्यामध्ये भागीदारी संस्था किंवा व्यक्तीची इतर संघटना यांचा समावेश होईल ;

(ब) भागीदारी संस्थेच्या संबंधात, “संचालक” म्हणजे, भागीदारी संस्थेतील भागीदार.

१३. प्रथम वर्ग दडाधिकारी किंवा इलाखा शहर दडाधिकारी यांच्या न्यायाल्यापेक्षा कसी दर्जाचे न्यायाल्याची कोणतेही न्यायाल्य या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराधाची न्याय चौकशी करणार नाही. अधिकारिता.

१४. कोणतेही न्यायाल्य, सर्वसाधारण अथवा विशेष आदेशाद्वारे, मंडळाकडून प्राधिकृत करण्यात खटला आलेल्या मुळ्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून अथवा कोणत्याही अधिकाऱ्याकडून तकार करण्यात चालवण्या-आल्याखेरीज, अथवा त्यांच्याकडून माहिती मिळाल्याखेरीज, या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या करिता घोषित्याही अपराधाची दखल घेणार नाही.

प्राधिकार.

अपराधाचे
प्रशमन.

१५. (१) सुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अथवा मंडळाकडून सर्वसाधारण अथवा निषेच आदेशाद्वारा प्राधिकृत करण्यात आलेल्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याला कार्यवाही दाखल होण्यार्थी, तसेच त्यानंतरही या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाचे प्रशमन करता येईल.

(२) जेव्हा एखाद्या अपराधाचे प्रशमन करण्यात येईल तेव्हा, अपराधी, कैदेत असल्यास, मुक्त करण्यात येईल; आणि प्रशमन करण्यात आलेल्या अपराधाबद्दल त्याच्यावर आणखी कार्यवाही करण्यात येणार नाही.

मंडळाचे आणि
पंचायतीचे
सदस्य,
अधिकारी
आणि
कर्मचारी
लोकसेवक
असणे.

१६. या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधांस अनुसरून छाती करणारे अथवा छाती करीत असल्याचे अभिप्रेत असलेले मंडळाचे अथवा कोणत्याही पंचायतीचे सर्व सदस्य, अधिकारी अथवा कर्मचारी हे भारतीय दंड संहितेच्या कलम २१ च्या अर्थनुसार, लोकसेवक असल्याचे समजण्यात येईल.

सदभावपूर्वक
कैलेल्या
छातीचे
संरक्षण.

१७. या अधिनियमान्वये अथवा त्याअन्वये देण्यात आलेल्या कोणत्याही नोटीशीअन्वये, नियमान्वये, ज्ञात्याबद्दल, मंडळाच्या अथवा कोणत्याही पंचायतीच्या कोणत्याही सदस्याविशद्द, अधिकाऱ्याविशद्द अथवा कर्मचार्याविशद्द अथवा शासनाविशद्द अथवा कोणत्याही पयोजीविशद्द कोणत्याही दावा, खटल अथवा इतर कायदेशीर कारवाई दाखल करता येणार नाही.

अधिकारिता
रोप.

१८. या अधिनियमात अन्यथा स्पष्टपणे उपबंधित केले असेल ते खेरीज करून, या अधिनियमांद्वारा अथवा तदन्वये ज्या कोणत्याही बाबीसंबंधात निर्णय घेण्याची शक्ती मंडळाला अथवा न्यायाधिकरणाला प्रदान करण्यात आली असेल त्या बाबीसंबंधी कोणत्याही दिवाणी न्यायालयाला अधिकारिता असणार नाही; आणि या अधिनियमाद्वारा अथवा तदन्वये प्रदान केलेल्या कोणत्याही शक्तीस अथवा लाईलेल्या कोणत्याही कर्तव्यास अनुसरून करण्यात आलेल्या अथवा करावयाच्या कोणत्याही छातीसंबंधी कोणत्याही न्यायालयाकडून अथवा इतर प्राधिकरणाकडून कोणतीही निषेचाज्ञा देण्यात येणार नाही.

नियम
करण्याची
शक्ति.

१९. (१) या अधिनियमाखालील सर्व नियम करण्याच्या शक्तीचा, पूर्व प्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून, शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून राज्य शासनास वापर करता येईल.

(२) या अधिनियमात अन्यत अंतर्भूत असलेल्या नियम करण्याच्या कोणत्याही शक्तीला हानी न पोचवता सुसगत असे नियम करता येतील.

(३) या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो केल्यानंतर शक्त्य तितक्या लवकर, एकाच अधिकारितानंडळाचे अधिवेशन चालू असताना, राज्य विधानमंडळाच्या ब्रत्यक्ष सभागृहापुढे ठेवण्यात येईल व ज्या, अधिवेशनात तो असा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्याच्या लगत नतरचे अधिवेशन समाप्त होण्यापर्यंत त्या नियमात कोणताही फेरफार करण्यात किंवा नियम करण्यात येऊ नये म्हणून दोन्ही सभागृहे संमत होतील व असा निर्णय शासकीय राजपत्रात अधिसूचित करतील तर, तो नियम, अशी अधिसूचना प्रसिद्ध ज्ञात्याच्या तारखेपासून, अशा फेरवदल केलेल्या स्वरूपातच परिणाम समर्पणात आहील किंवा यथास्थिती, मुळीच परिणामक्षम राहणार नाही; तथापि, अशा कोणत्याही फेरफारामुळे किंवा विलोपनामुळे त्या नियमान्वये पूर्वी केलेल्या किंवा करण्याचे राहून गेलेल्या कोणत्याही गोष्टीच्या वैधतेच वाध सेणार नाही.

(१) बहून्य

(२) पुणे श

(३) सोलापू

(४) नागपुर

(५) औरंगाब

वार्ष्या इटीसीज क्षे

१००. मंडळाला, वेळोवेळी, राज्य शासनाची पूर्वभूजारे या अधिनियमाच्या कोणत्याही विनियम उपबंधावालील विनियमाद्वारे विहित अथवा उपबंधित करावयाच्या किंवा करंता येतोल अशा सर्वे करण्याची अथवा कोणत्याही बाबीसबंद्धी या अधिनियमाशी व त्याअन्वये करण्यात आलेल्या नियमांशी सुसंगत शक्ती. असे विनियम करता येतोल.

१०१. राज्य शासनाला, शासकीय राज्यवाचातील अधिसूचनेद्वारे (नियम क्राएप्याच्या अथवा विनियोजन माना पूर्वभूजरी देण्याच्या शक्तीव्यतिरिक्त) या अधिनियमाद्वारे अथवा त्याअन्वये केलेल्या नियमान्वये करण्याची वापरता येईल अशा कोणत्याही शक्तीदे राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे प्रत्यायोजन शक्ती करता येईल.

१०२. महाराष्ट्र गलिच्छ वस्ती (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ यात अनुसूची सन १९७१चा दोन मध्ये उल्लेखिलेल्या मयदिपर्यंत व रीतीने, याद्वारे, सुधारणा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र
अधिनियम
अटुवीस
मध्योल
सुधारणा.

१०३. या अधिनियमाचे उपबंध हे, त्यावेळी अंमलात असलेला इतर कोणताही अधिनियम, अध्यादेश इतर विवींच्या अथवा विनियम याच्या शिवाय असतील व त्यामुळे त्यांचे अल्पीकरण होणार नाही. प्रयुक्तीव
रोध नसणे.

१०४. हा अधिनियम लागू असेल अशा कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही मालमत्ताविषयक मालमत्ता-विधिकाराचर, या अधिनियमातील उपबंधाचा परिणाम होत असल्याचे समजाव्यात येणार नाही; विषयक तसेच, या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये कोणत्याही सुखसोयीची तरतुद केल्यामुळे त्यावेळी अंमलात अधिकार असलेल्या इतर कोणत्याही विधिद्वारे किंवा तदन्वये जी अन्यथा वेकायदेशीर याहे अशी गोष्ट इत्यादीवर अधिनियमाचा परिणाम न होणे.

१०५. या अधिनियमाच्या उपबंधाची अंमलवजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास अडचणी दूर राज्य शासनाला, प्रसंगोपात, आदेशाद्वारे अडचण दूर करण्याच्या प्रयोजनास्तव आवश्यक वाटल करण, अशी कोणतीही गोष्ट, करता येईल.

अनुसूची एक

[कलम १ चे पोट-कलम (३) पहा]

- (१) बृहन्मुंबई महानगरपालिका;
- (२) पुणे शहर महानगरपालिका;
- (३) सोलापूर शहर महानगरपालिका;
- (४) नागपूर शहर महानगरपालिका;
- (५) औरंगाबाद नगरपालिका.

अथवा इतीला कोणतो.

अंशसूची दोन

(कलम १०२ पहा)

महाराष्ट्र ग्रंथिच्छ वस्ती (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ यात,—

(१) कलम २ मध्ये,—

(अ) खंड (ग) नंतर पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :—

“(ग) ‘गलिच्छ वस्ती’ म्हणजे, कलम ४, पोट-कलम (१) अन्यदे, “सक्षम प्राधिकाऱ्याकडून तेशा, प्रकारचे म्हणून घोषित करण्यात आलेले कोणतेही क्षेत्र ;”

(ब) खंड (आय) मध्ये, “व्यायाधिकरण” म्हणजे, “या मजकुरानंतर, राज्य शासनाला “ज्याची रखना करण्याची शक्ती याद्वारे, प्रदान करण्यात आली असेल अस,” हा मजकुर समाविष्ट करण्यात येईल आणि “यांचा समावेश असलेले व्याधिकरण;” या मजकुराएवजी “याचे मिळून बनलेले व्यायाधिकरण;” हा मजकुर दाखल करण्यात येईल.

(२) कलम ४ च्या पोट-कलम (१) ऐवजी पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :—

(१) (अ) कोणतेही क्षेत्र हें, अपुन्या सोयीमुळे किंवा कोणत्याही मूलभूत सोयी नसल्यामुळे किंवा अनारोग्याकारी, गलिच्छ स्वरूपाच्या दाटीमुळे किंवा अन्य कारणामुळे तेथील किंवा त्यातिकिंवा जनतेच्या आरोग्यास, सुरक्षिततेस किंवा सुखसांगीस अपायकारक झाले आहे किंवा अपायकारक ठरण्याचा संभव आहे ; किंवा

(ब) मानवी वस्तीसाठी वापरण्यात व्रेणाच्या किंवा वापरण्याचा उद्देश असलेल्या, कोणत्याही क्षेत्रातील इमारती—

(एक) कोणत्याही प्रकारे, मानवी वस्तीसाठी अयोग्य आहेत; किंवा

(दोन) मोडकालीस आल्यामुळे, अतिगर्दीं, अशा इमारतीची सदोष रचना व सदोष संकल्प-चित्र, रस्तांचा अरुदण्ण किंवा सदोष रचना, खेळती हवा, प्रकाश किंवा स्वच्छताविषयक सोयी यांचा अभाव किंवा या गोष्टी कोणत्याही प्रकारे एकद आल्यामुळे, त्या क्षेत्रातील लोकांचे आरोग्य, सुरक्षितता किंवा सोय यांना हानिकारक आहेत;

अशी सक्षम प्राधिकरणाची खाली होईल त्याबाबतीत त्या प्राधिकरणास शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, ते क्षेत्र गलिच्छ वस्ती क्षेत्र म्हणून जाहीर करता येईल. असा जाहीरनामा, विहित करण्यात येईल अशा इतर रीतीने (ज्यामुळे त्या क्षेत्रात जाहीरनामाची यथोचित प्रसिद्धी होईल अशा रीतीने) सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल.”

(३) विचारात कलम ५ यास, कलम ५-क अशा नवीन क्रमांक देण्यात येईल आणि अशा रीतीने नवीन क्रमांक दिलेल्या कलम ५-क पूर्वी पुढील कलमे समाविष्ट करण्यात येतील:

सुधार कामे “५. (१) सक्षम प्राधिकरणाची अशी खाली झाली असेल की, कोणतेही गलिच्छ वस्तीचे क्षेत्र पार किंवा त्याचा कोणताही भाग, त्या क्षेत्रातील लोकांचे आरोग्य, सुरक्षितता किंवा सोय यांस अपायकारक पाडण्याची होणार नाही अशा रीतीने, वाजवी खर्चाने, सुधारणा करता येण्याजोगा आहे, त्याबाबतीत, त्या प्राधिकरणास त्याच्या मते आवश्यक असतील अशी सुधार कामे पार पाडण्याचा आपला उद्देश असल्याचे कल्प-प्राधिकरणाची णारी नोटीस, त्या क्षेत्रातील किंवा त्याच्या कोणत्याही भागातील मालभत्ताच्या मालकावर किंवा शक्ती. मालकावर आणि प्रत्येक गहाणदारावर, बजावता येईल आणि अशा नोटिशीच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत, त्यांच्या हरकती किंवा सूचना, कोणत्याही असल्यास, त्या सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्याबदल त्या प्रत्येकास अशा नोटिशीद्वारे फर्माविता येईल. अशा नोटिशीची एक प्रत, त्या क्षेत्राच्या भोगवटदारांच्या माहितीसाठी तसेच त्यांच्या हरकती किंवा सूचना, कोणत्याही असल्यास त्या सादर करण्याची संघी देखील त्यांना मिळावी म्हणून त्या क्षेत्रातील कोणत्याही छळक जाणी,

लावण्यात येईल. नोटीस अशा रीतीने लावल्यानंतर मालक, भोगवटादार आणि इतर सर्व संबंधित व्यक्ती यांना, त्या नोटिशीत नसूद केलेल्या बाबी यथोचितरीत्या कळविल्या असल्याचे समजण्यात येईल.

(२) मालक, भोगवटादार आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याकडत, उपरोक्त घेणेच्या आत मिळालेल्या हस्तक्षेत्र व सूचना विचारात घेतल्यानंतर, सक्षम प्राधिकरणास, फेरफारांसह किंवा फेरफारांशिवाय, सुधार कामे पार पाडण्याचा निर्णय घेऊन त्यांचा प्रारम्भ करता येईल किंवा विवक्षित मुदतीपर्यंत उक्त कामे पुढे ढकलता घेतील किंवा अशी कामे हाती घेण्याचा उद्देश रह करता येईल.

५-अ. लगतपूर्वकर्ती कलमाच्या प्रयोजनार्थ, सुधार कामांमध्ये पूढील सर्व किंवा कोणत्याही सुधार कामे गोटीचा समावेश होईल :-

(अ) पाण्याचे मुख्य नळ घालणे, मलप्रणाल (Sewers) व पावसाचे पाणी वाटून जाग्या-साठी गटारे बांधणे;

(ब) मुख्या, शीचकप, सामुदायिक स्नानगृहे व पाण्याचे नळ यांची तरतूद करणे;

(क) विद्यमान रस्ते, बोळ व वाटा छोड करणे, त्याचे नव्याने सोमारेखन करणे किंवा त्याची फरसबंदी करणे व नवीन रस्ते, बोळ व वाटा बांधणे;

(ड) सडकेवर दिवाबस्तीची व्यवस्था करणे;

(इ) उद्यानविषयक कामे धरून, त्या क्षेत्रामध्ये भराव काम, समतलन व दूश्य आलेखन करणे;

(फ) उपवने, खेळाची मैदाने, कल्याण केंद्रे व समाज केंद्रे, शाळा, दवाखाने, हमणालये, पोलीस ठारी, अग्निशामक केंद्रे व ना नफा तत्त्वावर चालविष्यात येणाऱ्या इतर सोयी यासारख्या अनुत्पादक प्रयोजनार्थ, जमीन टेवण्याच्या हेतूने उक्त क्षेत्राचा आंशिक विकास करणे;

(ग) अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा मोडकळीस आलेल्या इप्पास्ती किंवा त्याचे भाग पाडून ठाकणे;

(ह) उक्त क्षेत्र, सुरक्षितता किंवा आरोग्य यास अपायकारक किंवा उपद्रवकारक असण्यास किंवा होण्यास प्रतिवध करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाच्या मते ज्या गोटीची तरतूद करणे इष्ट असेल अशी इतर कोणतीही बाब.

५-ब. (१) सक्षम प्राधिकरण, कोणत्याही क्षेत्रात सुधार कामे हाती घेईल आणि त्यातील भोग-भोगवटादारांपैकी कोणत्याही भोगवटादाराने त्याच्या जागा रिकाम्या करणे आवश्यक आहे. असे त्याचे दारांना जागा मत होईल त्याबाबतीत ते त्यांना विनिर्दिष्ट तारखेपर्यंत किंवा तारखांपर्यंत उक्त जागा रिकाम्या रिकाम्या करण्याबद्दल नोटीस देईल. व्यवहार्य असेल तथवर, ते अशा भोगवटादाराना इतर कोणत्याही क्षेत्रात करावयास पर्यायी जागा देऊ करील. जर कोणतीही भोगवटादार विनिर्दिष्ट मुदतीच्या आत जागा रिकामी भाग पाड-करण्यात व त्याला देऊ करण्यात आलेल्या पर्यायी जागेत जाण्यात कसूर करील तर, त्याच्यासाठी यांची सक्षम पर्यायी जागेची तरतूद करण्यासंबंधीची सक्षम प्राधिकरणाची जबाबंदारी संपूर्णात येईल. प्राधिकरणाची शब्दती.

(२) या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, कोणताही भोगवटादार त्याची जागा रिकामी करणार नाही त्याबाबतीत, सक्षम प्राधिकरणास, जागा रिकामी करविष्यासाठी त्यास वाजवीरीत्या आवश्यक वाटेल अशा उपाययोजना व अशा बळाचा वापर करता किंवा करविता देईल.

(३) सक्षम प्राधिकरणास, पोट-कलम (२) अन्वये काढून टाकण्यात आलेल्या व्यक्तीना पूर्ण पघरा दिवसांची नोटीस दिल्यानंतर आणि तिची एक प्रत उक्त क्षेत्रातील ठळक ठिकाणी लावल्यानंतर, त्या जागातील उर्वरित कोणतीही मालमत्ता काढून टाकता येईल किंवा ती काढून टाकण्याची व्यवस्था करता येईल किंवा जाहीर लिलावाढारे तिची विल्हेवाट लावता येईल.

(४) पोट-कलम (३) अन्वये मालसता विकल्पात येईल त्याबाबतीत विक्रीपासून. मिळालेले उत्पन्न हे विक्री खर्च वजा करून ते विलळणाऱ्या अधिकार असेल अशा व्यवतीऱ्या किंवा व्यवतीना देण्यात येईल;

परत, शिल्लक रक्कम कोणत्या व्यवतीना किंवा व्यवतीना देण्यात याची किंवा तिचे विभाग करण्याच्या बाबतीत निर्णय करणे सक्षम प्राधिकरणास शक्य नसेल तर, ते, असा वाव सक्षम अधिकारिता असणाऱ्या दिवांगी न्यायालयाकडे पाठविल व उक्त न्यायालयाचा निर्णय असेल.”;

(५) कलम ६, पोट-कलम (१) मधील “कलम ५” या मजकुराएवजी “कलम ५-क” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(६) कलम ७ एवजी पुढील कलम दाखल करण्यात येईल:—

“७. कलम ५, ५-क आणि ६ यांच्या उपबंधांस अनुसृत, कोणत्याही गलिच्छ वस्तीच्या क्षेत्रात अथवा गलिच्छ वस्तीतील कोणत्याही इमारतीच्या अथवा इमारतीच्या संबंधात, सुधार कामे करण्यात आली असलील त्याबाबतीत, सक्षम प्राधिकरणाने, किंवा यथास्थिती, कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने, अशा सुधार कामाच्या परिस्थितीसाठी अथवा अशा कामामुळे निर्माण आलेल्या सोयी अथवा सवलतीच्या उपभोगाच्या संबंधात केलेला खर्च, संबंधित वस्तीत अथवा इमारतीत राहणाऱ्या भोगवटादाराकडून सेवा खर्च म्हणून वसुली योग्य असेल, आणि देय रक्कम, विनिर्दिष्ट मुदतीत देण्यात आली नाही तर, ती संबंधित भोगवटादाराकडून जमीन महसूलाची म्हणून, वसुली योग्य असेल.”;

(८) कलम ८, पोट-कलम (५), खंड (अ) मधील “कलम ५” या मजकुराएवजी “कलम ५-क” हा मजकूर दाखल करण्यात येईल;

(९) कलम १० नंतर पुढील कलम समाविष्ट करण्यात येईल:—

“१०-अ. कोणत्याही गलिच्छ वस्तीत, सक्षम प्राधिकरणास, राज्य शासनाच्या पूर्व मार्यादेने इतर कामे आणि कबल करण्यात येतील अशा अटीवर व शर्तीवर त्या, प्रयोजनास्तव तिच्याकडून भाव्यता सोपविष्णवाची देण्यात अलेल्या कोणत्याही अभिकरणाकडे पुढील गोळी सोपवता येतील:—

(अ) आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली, कोणत्याही सुधारविषयक, निर्मूलनविषयक अथवा पुनर्विकासविषयक कामांचे कायन्वयन;

(ब) आपल्या नियंत्रणाखालील अशा कोणत्याही कामांचे परिस्थित किंवा दुर्स्ती;

(क) प्राधिकरणाकडून वसुली योग्य असलेला व त्याला देय असलेला सेवा खर्च गोळा करण्याचे काम.”;

(१०) कलम १४ यात,—

(अ) पोट-कलम (१) यातील “राज्य शासनास असे दिसून येईल की,” या मजकुरानंतर “कोणत्याही गलिच्छ वस्तीच्या अथवा अशा वस्तीतील कोणत्याही इमारतीच्या संबंधातील कोणत्याही सुधार कामांचे कायन्वयन करणे किंवा” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल;

(ब) पोट-कलम (१) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल आणि ते नेहमीच समाविष्ट करण्यात आल्याचे भानण्यात येईल:—

“(११) पोट-कलम (१) मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रयोजनासाठी करण्यात आलेले जमिनीचे संपादन हे सार्वजनिक प्रयोजनासाठी करण्यात आल्याचे भानण्यात येईल.”

(यथार्थ अनुवाद)

वा. अ. कुलकर्णी,

भासा संचालक, महाराष्ट्र राज्य.

ज्यावर्थी,
मराठवाडा
जिल्हा परिषद
करणे इष्ट
करण्यात येते

१. (१)
(सुधारणा)

(२) तो

२. महा
अधिनियम ”
संस्था”, या
असेल किंवा
पावसेवक प्रावि
हा मजकूर